

2021-2022



75  
आजादी का  
अमृत महोत्सव



Small Steps To  
Bright Future

स्थापना : १/१०/१९२९      नोंदणी क्र. : ३६३३  
**राजापूर अर्बन**  
**को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)**


■ [www.rajapururbanbank.com](http://www.rajapururbanbank.com) ■ [headoffice@rajapururbanbank.com](mailto:headoffice@rajapururbanbank.com)



Small Steps To  
Bright Future

# राजापूर अर्बन

को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नगिरी)



श्री.जयंत ह.अभ्यंकर  
अध्यक्ष

## राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि.राजापूर

### —विद्यमान संचालक मंडळ



श्री.सुनिल भि.जाधव  
उपाध्यक्ष



श्री.संजय पां.ओगले  
संचालक



श्री.अनिल श्री.करंगुटकर  
संचालक



श्री.हनिफ मु.काफ़ी  
संचालक



श्री.राजेंद्र श्री.कुशे  
संचालक



सौ.अनामिका सौ.जाधव  
संचालिका



श्री.अ.रज्जाक अ.अ.डोसानी  
संचालक



श्री.विजय श्री.पाठ्ये  
संचालक



सौ.धनश्री द.मारे  
संचालिका



श्री.प्रसाद ना.मोहरकर  
संचालक



श्री.रफिक खु. नेरेरेका  
संचालक



श्री.सुरेश द.गवस  
तज्ज. संचालक



श्री.अॅ.ड.शशिकांत ग.सुत्तर  
तज्ज. संचालक



श्री.रमेश भै.काळे  
कर्मचारी प्रतिनिधि



श्री.दिलीप भा.दिवटे  
कर्मचारी प्रतिनिधि



श्री.शेखरकुमार उ.अहिरे  
कार्यकारी संचालक



## वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

(फक्त सभासदांसाठी)

राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि.राजापूरच्या सर्व सन्माननीय भागधारक सभासदांना कळविण्यात येते की, आर्थिक वर्ष सन २०२१-२२ ची १०१ वी वार्षिक सर्वसाधारण सभारविवार दि. २८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ठोक ९.३० वाजताराजापूर हायस्कूल (कॉम्पोडिट) राजापूरचे 'कलामंदिर' सभागृह येथे खालील विषयांबाबत विचार करणेकरिता बँकेचे अध्यक्ष श्री.जयंत हणमंत अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली भरविणेत येणार आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, ही नम्र विनंती.

### • सभेपुढील विषय •

- ०१ : रविवार दि. २६ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या १०० व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- ०२ : दि. ३१/०३/२०२२ रोजी संपलेल्या वर्षाचा अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक, रोख प्रवाह पत्रक व अंदाज पत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चासह मंजूर करणे.
- ०३ : कायदा व नियम यांस अनुसरून सन २०२१-२२ सालचे नफा विभागांस मान्यता देणे व लाभांश जाहीर करणे.
- ०४ : सन २०२२-२०२३ सालचे मा.संचालक मंडळाने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे.
- ०५ : सन २०२१-२०२२ चा वैधानिक लेखापरिक्षक यांचा अहवाल/दोष दुरुस्ती अहवाल वाचून नोंद घेणे.
- ०६ : सन २०२१-२०२२ सालाच्या वैधानिक लेखापरिक्षक डिएपीएनएस ॲण्ड कं.सनदी लेखापाल, पुणे यांच्या लेखापरिक्षण अहवालाची नोंद घेणे.
- ०७ : संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांच्या कर्जाच्या माहितीची नोंद घेणे.
- ०८ : सन २०२२-२०२३ सालाकरीता वैधानिक लेखापरिक्षक नेमणुकीबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार केलेल्या कार्यवाहीची नोंद घेणे व त्या अनुंषंगाने कार्यवाही करणे.
- ०९ : बँकेचे सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाकरिता अंतर्गत लेखा परिक्षक व आवर्ती लेखा परिक्षक यांची नियुक्ती करणे व त्यांचा मेहनतांना ठरविणे.
- १० : पोटनियम दुरुस्ती प्रस्तावास मंजूरी देणे.
- ११ : बँकेच्या वार्षिक विकास आराखड्यास व दीर्घ मुदती विकास आराखड्यास मंजुरात प्रदान करणे.
- १२ : सदर वार्षिक सर्वसाधारण सभेत अनुपस्थित असलेल्या सभासदांच्या अनुपस्थितीस/रजेला क्षमापीत (Condone) करणे.
- १३ : मा.अध्यक्ष महाशय यांचे परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या कामांचा विचार करणे.

संचालक मंडळाचे आदेशावरून

XXX

श्री.शेखरकुमार उत्तम अहिरे

कार्यकारी संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी

### ■ सभासदांना नम्र विनंती/विशेष सूचना ■

- सदर सभेस गणसंख्ये अभावी सभा तहकूब झाल्यास सदरची सभा त्याच दिवशी त्याच विषयांवर त्याच ठिकाणी अध्या तासानंतर १०.०० वाजता घेण्यात येईल. त्यास गणपूर्तीची आवश्यकता राहणार नाही.
- अहवाल, नफा-तोटा पत्रक, ताळेबंद व सभेच्या सुचनेमधील विषयाबाबत सभेमध्ये काही प्रश्न विचारावयाचे असल्यास सभासदांनी दि. २०.०८.२०२२ पर्यंत बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे पाठवावेत. वरील बाबतीत काही माहिती हवी असल्यास कार्यालयीन वेळेवर मिळेल.
- वार्षिक अहवालाची प्रत बँकेच्या सर्व शाखांमधून तसेच बँकेचा वार्षिक अहवाल बँकेचे संकेतस्थळ rajapururbanbank.com वर उपलब्ध आहे.
- सर्व सन्माननीय सभासदांना विनंती करण्यात येते की, आपले नाव, मोबाईल नंबर व ई-मेल आयडी व पत्त्यातील बदलाची नोंद बँकेकडे करावी.



Customer Care  
No.: 7798326622

मुख्य कार्यालय : 'दि रॉयल प्लाझा', पहिला मजला, मुंबई-गोवा हायवे, राजापूर  
एस.टी.डेपो समोर, पो.ता.राजापूर, जि.रत्नागिरी, पिन नं.-४१६ ७०२  
फोन नं. (०२३५३) २२२४५१, २२२६५१, २२२८५१

Balance Enquiry  
Missed Call Dial  
No.8432601111

● Website : rajapururbanbank.com ● Email : headoffice@rajapururbanbank.com ●

## बँकेचा शाखा विस्तार

	क्र.	शाखा	स्थापना दिनांक	मोबाईल नंबर	फोन नंबर
रत्नागिरी निल्हा	१)	राजापूर	०१/१०/१९२९	८४४६४१२०५१	०२३५३-२२२०५१
	२)	साखरी नाटे	१८/०३/१९९७	९६९९४०७५८६	०२३५३-२२५२२१
	३)	पाचल	३१/०८/१९९७	७५८८६४८०६४	०२३५३-२२३३२४
	४)	लांजा	२४/१०/१९९९	९६९९३९३९१२	०२३५१-२३०८५१
	५)	रत्नागिरी (मारुती मंदिर)	२७/०१/२००२	८०५६२७५५१	०२३५२-२२७५५१
	६)	देवरुख	१३/११/२००९	७३८५३२६६५१	०२३५४-२६१८५१
	७)	जानशी पठार (मिठगवाणे)	२९/११/२०१३	८७९९९४५३६१	०२३५३-२३७६२५
सिंधुदुर्ग निल्हा	८)	वैभववाडी	१४/१०/२०१५	८८३०८१२१७१	०२३६७-२३७४५१
	९)	कुडाळ	१८/०१/२०१७	९३०९२०६१०३	०२३६२-२२४५५१
	१०)	पडेल	२६/०२/२०१७	९६९९६०४६८६	०२३६४-२२५३५१

## ● संचालक मंडळ ●

क्र.	संचालकांचे नाव	व्यवसाय	मतदार संघ	पदनाम
१	श्री.जयंत हणमंत अभ्यंकर	ट्रिस्ट व्यवसाय	सर्वसाधारण - राजापूर तालुक्यातील शाखा	अध्यक्ष
२	श्री.सुनील भिकाजी जाधव	व्यापार	अनुसूचित जाती-जमाती	उपाध्यक्ष
३	श्री.संजय पांडुरंग ओगले	व्यापार	सर्वसाधारण - राजापूर तालुक्यातील शाखा	संचालक
४	श्री.अनिलकुमार श्रीधर करंगुटकर	नोकरी	इतर मागास प्रवर्ग	संचालक
५	श्री.हनिफ मुसा काजी	आंबा/मच्छी व्यावसायिक	सर्वसाधारण - राजापूर तालुक्यातील शाखा	संचालक
६	श्री.राजेंद्र श्रीराम कुर्शे	वैद्यकीय व्यापार	सर्वसाधारण - राजापूर तालुक्यातील शाखा	संचालक
७	सौ.अनामिका सौरभ जाधव	सामाजिक कार्यकर्त्या	महिला प्रतिनिधि	संचालिका
८	श्री.अ.रज्जाक अ.अजीज डोसानी	व्यापार	सर्वसाधारण - राजापूर तालुक्यातील शाखा	संचालक
९	श्री.विजय श्रीराम पांधे	बागायतदार	सर्वसाधारण - राजापूर तालुक्यातील शाखा	संचालक
१०	सौ.धनश्री दत्ताराम मारे	सामाजिक कार्यकर्त्या	महिला प्रतिनिधि	संचालिका
११	श्री.प्रसाद नारायण मोहरकर	ट्रान्सपोर्ट व्यवसाय	भटक्या विमुक्त जाती-जमाती/विशेष मागास प्रवर्ग	संचालक
१२	श्री.रफिक खुदबुद्दीन नेवरेकर	व्यापार	सर्वसाधारण - राजापूर तालुक्याबाहेरील शाखा	संचालक
१३	श्री.सुरेश दत्ताराम गवस	निवृत्त बँक अधिकारी	स्विकृत	तज्ज स्विकृत संचालक
१४	अॅड.श्री.शशिकांत गणपत सुतार	वकीली व्यवसाय	स्विकृत	तज्ज स्विकृत संचालक
१५	श्री.संजय शंकर कुल्ले	बँक कर्मचारी	--	कर्म.प्रतिनिधि संचालक
१६	श्री.दिलीप भालचंद्र दिवटे	बँक कर्मचारी	--	कर्म.प्रतिनिधि संचालक
१७	श्री.शेखरकुमार उत्तम अहिरे	कार्यकारी संचालक	--	कार्यकारी संचालक

## ● व्यवस्थापकीय मंडळ ●

क्र.	संचालकांचे नाव	व्यवसाय	पदनाम	क्र.	संचालकांचे नाव	व्यवसाय	पदनाम
१	अॅड.श्री.शशिकांत गणपत सुतार	वकीली व्यवसाय	अध्यक्ष	२	श्री.सुरेश दत्ताराम गवस	निवृत्त बँक अधिकारी	सदस्य
३	श्री.अनिलकुमार श्री. करंगुटकर	खाजगी नोकरी	सदस्य	४	श्री.सुहास दि. पाटणकर	निवृत्त बँक अधिकारी	सदस्य
५	श्री.प्रकाश पुरुषोत्तम भावे	निवृत्त अधिकारी	सदस्य	६	श्री.संजय शंकर कुल्ले	निवृत्त बँक अधिकारी	सदस्य



# राजापूर अर्बन को-आँप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

## परिशिष्ट “अ”

- १) बँकेचे नाव :- राजापूर अर्बन को-आँप.बँक लि.राजापूर (रत्नागिरी)
- २) बँकेचा पत्ता :- मुख्य कार्यालय : ‘दि रॉयल प्लाझा’, पहिला मजला, मुंबई-गोवा हायवे, राजापूर एस.टी.डेपो समोर, पो.ता.राजापूर, जि.रत्नागिरी, पिन नं. - ४१६ ७०२
- ३) बँकेची नोंदणी तारीख व नंबर :- रजि.नं. ३६३३, दि.०१/१०/१९२१
- ४) रिझर्व बँकेकडून मिळालेला परवाना नंबर व तारीख :- UBD/MH-608 P दिनांक २०-१०-१९८६
- ५) कार्यक्षेत्र :- संपूर्ण महाराष्ट्र राज्य

• दि.३१ मार्च २०२२ अखेरचा तपशिल - आकडे लाख •

अ.क्र.	तपशील		रक्कम
१	शाखांची संख्या - मुख्य कार्यालयासहित		१० + १ = ११
२	सभासद संख्या -	कायम	२५,७२५
		नाममात्र	४,६९५
३	भांडवल -	अधिकृत	१,०००.००
		वसूल	७६६.२७
४	निधी राखीव व इतर		२,१८४.४१
५	ठेवी		३५,२७८.७९
		बचत ठेव	६,१०६.४५
		चालू ठेव	५३०.११
		मुदत ठेव	२८,५९४.०२
		इतर ठेवी	४८.२१
६	कर्जे		२१,१८७.९०
		तारण युक्त	२०,९७४.००
		विनातारण	२१३.९०
		थकबाकी प्रमाण	१.२१%
	अग्रक्रम कर्जाचे एकूण कर्जाशी प्रमाण		७७.२९%
	दुर्बल घटकाचे एकूण कर्जाशी प्रमाण		३४.३३%
७	गुंतवणूक		१४,१७६.२०
८	नफा (२०२१-२२)		१६५.७९
९	आँडिट वर्ग		“अ”
१०	बाहेरील कर्जे		०.००
११	खेळते भांडवल		३८,८१२.९९

एकूण कर्मचारी : ६२

अधिकारी वर्ग : १२

लिपिक : ३०

शिपाई/वाहन चालक : २०



## मा.अध्यक्षीय मनोगत

सन्माननीय सभासद बंधू-भगिनींनो,  
प्रेमपुरवक सप्रेम नमस्कार,

‘इवलासा वेलू गेला गगनावरी’ या उक्ती प्रमाणे आपल्या बँकेने प्रगती केली आहे. बँकांमध्ये स्पर्धा आहे आणि या स्पर्धात्मक युगात बँकेची जबाबदारी वाढली आहे. भारतीय रिझर्व बँकेने बँकेचे कामकाज अधिक सुरक्षित चालणेसाठी तसेच कामकाजात व्यावसायीकता येण्यासाठी बोर्ड ऑफ मैनेजमेंटची स्थापना प्रत्येक बँकांना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बँकेचे संचालक मंडळाने रिझर्व बँकेच्या सूचना व मार्गदर्शक तत्वे यानुसार बोर्ड ऑफ मैनेजमेंटची स्थापना करून बँकेच्या कामकाजात बदल केला आहे. आज सहकार एका अवघड परिस्थितीतून जात आहे. बँकांवरील नियंत्रण हे सहकार खात्यामार्फत व रिझर्व बँकेमार्फत अधिक कडक केले जात आहे. अशा स्थितीत सहकार चळवळ वाचली पाहिजे या उद्देशाने व्यावसायीकता आणि नफा क्षमता ही दोन्ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन संचालक मंडळ विश्वस्त म्हणून काम पाहत आहे.

जगभरात कोव्हीड-१९ या आजाराने थैमान घातले होते. आपल्या देशात वेगाने ही साथ पसरल्याने २५ मार्च २०२० पासून टाळेबंदी (लॉकडाऊन) करण्यात आले. याच दरम्यान जगभरातही टाळेबंदी सुरु होती याची जितकी झाल उद्योग व्यवसाय व अर्थिक संस्थांना बसली तितकिच ती श्रीमंत, मध्यम व गरीब नागरीकांना बसली. दुंदेवाने २१ व्या शतकातील ही प्रचंड हानिकारक दीर्घ घटना व्यापार उदिमावर सावट ठरली. यातूनही आपली बँक अतिशय संयमाने, धैयने पुर्णपणे व्यावसायीकता सांभाळून बँकिंगमध्ये चांगलेच पुढचे पाऊल टाकण्यात यशस्वी झाली आहे. बँकिंग स्पर्धेतील एक भाग सामाजिक बांधिलकी आहे. प्रत्येक व्यवसाय हा समाजातील विशिष्ट घटकासाठी काम करीत असतो. सामाजिक बांधिलकी जपत असताना आपले ध्येय गाठण्यासाठी व्यावसायीकता जोपासून अध्यक्षांपासून सेवकांपर्यंत प्रशिक्षण प्राप्त करून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण प्राप्त करून बँकेच्या वृद्धीसाठी अद्यावत नवतंत्राचा अवलंब करताना बँकेचे व्यवहार निर्धोक, प्रामाणिक व नेमके राहतील तसेच तात्कालीक व सहजता असणारे व्यवहार साधून समाजातील कष्टकरी, सामान्य, मध्यमवर्गीयांचे जीवनमान उंचाविण्याकरीता आपल्या बँकेची उपयोगिता अधिक सक्षम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

आपली बँक विश्वासाहंता, पारदर्शकता, प्रामाणिकता जपलेली व ग्राहकांच्या अडी-अडचणीच्या वेळी सहकाराचा उद्देश व हेतू जरी समाजहीत असला तरी सहकारी बँकेसाठी आवश्यक असणारा व्यावसायीकता हा गूण अंगीकाऱ्याने व काळाची गरज ओळखून ‘एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुरंथ’ या उक्तीप्रमाणे सर्वांच्या पाठिशी उभी राहणारी बँक म्हणून नावलौकिकास पात्र आहे.

बँकिंग व्यवसायमध्ये पैशाच्या ठेव योजने पासून ते विविध बँकेशी सल्लग्र असणा-या व्यक्ती व संस्थांच्या कामकाजामध्ये बँकेचे व्यवहार निरपेक्ष व भारतीय अकाऊंटिंगच्या नियमप्रमाणे होत असल्याने अंतर्गत नियंत्रणाद्वारे बँकेच्या व्यवहारांमुळे बँकेचा नफा मिळविण्याच्या क्षमतेत वाढ होत आहे.

संघटनात्मक कार्यामध्ये कामकाजाच्या स्वरूपाची आखणी, विभागणी, त्याच्यावरील धोरणात्मक अभ्यास आणि करावे लागणारे बदल यामुळे आपल्या बँकेला प्रगतीपथवार नेण्यास संचालक मंडळाने व प्रशासनाने विशेष योगदान दिले आहे. सध्याचा काळ हा बँकिंग क्षेत्राचा कसोटीचा आहे. या काळात अधिक भक्कमपणे टिकून राहणे महत्त्वाचे आहे. या करीता प्रशिक्षण, उत्तम व्यवस्थापन आणि काटेकोरपणा या बरोबर विश्वासाहंता जपणेही आवश्यक आहे. ‘डिजिटल इंडिया’ या संकल्पनेमुळे झापाठ्याने बँकिंग कार्यपद्धती बदलत आहे. दैनंदिन कामकाजामध्ये नवीन आव्हाने, नव्या येऊ घातलेल्या गोष्टी व भारतीय रिझर्व बँक यांची मार्गदर्शक तत्वे या सर्वांचा विचार करून भविष्यकालीन स्पर्धा आणि आव्हाने यांना सहजतेने व पूर्ण क्षमतेने तोंड देण्यास तयार राहण्याच्या उद्दिष्टाने बँक आपली रणनिती आखत आहे.



# राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

स्वच्छ व पारदर्शक कारभार, ग्राहकांचा विश्वास आणि पाठिंबा या बाबी प्रकषणे विचारात घेतल्यामुळे आपल्या बँकेच्या नावलौकीकात भर पडत असून बँक ग्राहकांचे व्यवहार अधिकाधीक सोपे व सोयिस्कर व्हावेत अशा नवीन संकल्पना व आधुनिक बँकिंग प्रणाली राबविण्यावर नियमित व नियोजनबद्द दक्षता घेत असून बँक भविष्य उज्ज्वल करीत आहे. एकंदरीत भविष्याचा वेध घेऊन बँकेची स्थिती यामध्ये भक्तम सुधारणा करून बँकेला आर्थिक मजबूती आणि स्थैर्य देण्याचा प्रयत्न करतानाच अनुत्पादीत कर्जे कमी करणे, एकूण कर्जे वाढविणे, ठेवी वाढविणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बँकेचे सभासद वृद्धी करणे व त्यायोगे भागभांडवलात वाढ करणे अशा धोरणात्मक दृष्टीने आखलेली रणनिती व त्यासाठी नियोजनपुर्वक सकारात्मक दृष्टीकोनातून केलेले विशेष प्रयत्न यामुळे आपल्या बँकेने आर्थिक वर्ष सन २०२२ मध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. गेली १२ वर्षे सातत्याने एन.पी.ए. (अनुत्पादीत कर्जे) चे प्रमाण शुन्य टक्के राखतानाच मौजे सा.नाटे शाखेने सर्व परिस्थितींवर मात करत शुन्य टक्के थकबाकी करण्यात यश मिळविले आहे हे नक्कीच बँकेच्या कामकाजातील पारदर्शक कारभाराचे द्योतक आहे. याकरीता सा.नाटे शाखेचे पालक संचालक, शाखाधिकारी व कर्मचारी यांचे विशेष कौतुक व अभिनंदन !

येणारे भविष्य हे बँकिंग व तंत्रज्ञान यांची सांगड घालून उच्च दर्जाची नवनवीन तंत्रज्ञान बँकेच्या ग्राहकांना उपलब्ध करून देणे ही आता काळाची गरज निर्माण झाली आहे. याची जाणीव ठेऊन आगामी काळात आधुनिक संकल्पना ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस ठेवला आहे. जेणे करून ग्राहकांच्या सर्व बँकिंग गरजा सोईस्कर व सोप्या पद्धतीने घरबसल्या पूर्ण करता येतील.

भविष्यात ई-रुपी, क्रिप्टो चलन हे आभासी (डिजीटल) चलन येणार असले तरी या चलनाचाही बँकेमार्फत कसा उपयोग करता येईल का? याचा अभ्यास करून पैशाच्या देव-घेव व्यवहारातील हे एक अद्यावत तंत्रज्ञान आहे. या तंत्राचा नेमकेपणाने वापर करणेसाठी प्रशिक्षण व अभ्यास यामध्ये तरबेज होऊन ही सेवा देता आल्यास ती अतिशय नम्रपणे ग्राहकाला देणेबाबत प्रयत्नशील राहण्याचा मानस करण्यात येत आहे. याकरिता आपल्या सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन अपेक्षित राहणार असून आपले मार्गदर्शनरुपी योगदान हे बँकेसाठी महत्वपूर्ण असणार आहे. बँकेच्या यशामध्ये सर्व सभासद, ग्राहक व हितचिंतक यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य मिळाले व मिळत राहील अशी आशा बाळगून आपणा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून मनःपुर्वक आभार मानतो...

## सन २०२१-२०२२ आर्थिक स्थितीचा आढावा :

### सभासद व भागभांडवल

कोणत्याही संस्थेचे स्थैर्य हे त्या संस्थेच्या वसुल भागभांडवलावर अवलंबून असते. बँकेच्या स्थैर्याच्या दृष्टीने सभासदांचा वाढता सहभाग हा नेहमीच योगदान पूर्वक महत्वपूर्ण असतो. आपल्या बँकेचे दि. ३१ मार्च २०२२ रोजी अधिकृत भागभांडवल रक्कम रु.१० कोटी असे असून त्या पैकी वसूल भागभांडवल एकूण रक्कम रु.७६६.२७ लाख इतके झाले आहे. यावरून बँकेचे स्थैर्य अधिक भक्तम झाल्याचे दिसून येते. बँकेचे एकूण कायम सभासद संख्या ही २५७२५ इतकी झाली असून वर्ष अखेर नाममात्र सभासद संख्या ४६९५ इतकी आहे.

### भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR)

रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक नियमानुसार बँकेचे भागभांडवल पर्याप्तता प्रमाण हे ९% पेक्षा जास्त राखणे बंधनकारक आहे. असे असताना आपल्या बँकेने गेली अनेक वर्ष तो १२% हून अधिक राखला आहे. चालू आर्थिक वर्षात हे पर्याप्तता प्रमाण १३.४३% इतके राखले आहे या वाढत्या प्रमाणावरून बँकेच्या सुस्थितीचे / सुदृढतेचे आणि विकासात्मक प्रगतीचे भक्तम पाऊल आहे.



## राखीव व इतर निधी

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये बँकेच्या राखीव व इतर निधीमध्ये रक्कम रु.४ कोटी ४४ लाखाने वाढ करून दि. ३१ मार्च २०२२ च्या अखेरीला बँकेचा एकूण राखीव निधी रक्कम रु.२१ कोटी ८४ लाख इतका झाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत अहवाल वर्षातील सदर वाढीचे प्रमाण २५.५०% इतके आहे. बँकेच्या राखीव निधीतील वाढ ही आर्थिक सक्षमतेचे निर्दर्शक आणि बँकेच्या प्रगतीचे बोलके रुप आहे.

## ठेवी

बँकेच्या वृद्धीसाठी पैशांच्या देवघेव व्यवहारातील महत्त्वाचा दुवा म्हणजे ठेवी होय. हे लक्षात घेऊन बँकेने नियोजित केलेल्या उद्दिष्टानुसार ठेवी या ग्राहकांचा विश्वास आणि पाठिंब्यामुळे सातत्याने वाढ होत राहिली. त्यामुळे ३१ मार्च २०२२ अखेर रक्कम रु.४४ कोटी २२ लाख इतकी वाढ होऊन बँकेच्या एकूण ठेवी ३५२ कोटी ७९ लाख इतक्या झाल्या असून सदर वाढीचे प्रमाण १४.३३% इतके आहे. भविष्यात ते ४०० कोटींचे वर करण्याचे उद्दिष्ट बँकेने नियोजित केले आहे.

ठेवीदारांच्या ठेवीस सुरक्षितता ही बँकींग क्षेत्रातील महत्त्वाची बाब आहे. आपली बँक नियमितपणे ठेव विम्याचे हप्ते हे डिपॉझिट इन्श्युरन्स ॲण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) यांच्याकडे भरत असून बँकेने ठेवीदारांना रु. ५ लाख पर्यंत विमा संरक्षण प्राप्त करून दिले आहे. बँकेने या वर्षात देय असलेला विमा हप्ता रक्कम रु.४८,७२,८८७/- वेळेत भरलेला आहे. विमा पॉलिसी रजिस्टर नंबर MH/155 Code No. 43476 आहे.

## कर्जे

नफाशीलतेत वाढ म्हणजे कर्जावर मिळणारे उत्पन्न याचा विचार करून बँकेने आर्थिक वर्ष दि. ३१ मार्च २०२२ अखेरीस एकूण कर्ज व्यवहार रक्कम रु.२११ कोटी ८८ लाख इतके केले आहेत. अर्थिक वर्षात कर्ज वाटपामध्ये रक्कम रु.२४ कोटी ४१ लाख इतकी वाढ झालेली आहे. सदर वाढ ही गतवर्षाच्या तुलनेत १३.०२% दिसून येत आहे. रिझर्व बँकेच्या मापदंडानुसार अग्रक्रम क्षेत्रासाठी ७७.२९% तर दुर्बल घटकासाठी ३४.३३% कर्ज पुरवठा केला आहे त्यामुळे रिझर्व बँक व सहकार खात्याच्या नियमांना अधीन राहून बँकेचे कर्ज व ठेवीचे गुणोत्तर प्रमाण (CD Ratio) हा ६०.०६% इतका राखण्यात आला आहे.

## संचालक व त्यांच्या नातेवाईकांना दिलेली कर्जे

रिझर्व बँकेच्या निर्देशांप्रमाणे संचालक व त्यांचे नातेवाईक यांना त्यांचे नावे असलेल्या ठेवी व एल.आय.सी. पॉलिसी वगळता इतर कर्जे असू नयेत अशा मार्गदर्शक सूचना आहेत. त्या निर्देशांचे बँकेने तंतोतंत पालन करताना संचालक व त्यांचे नातेवाईकांना केवळ मुदत ठेवी तारणावर कर्जे देण्यात आली असून सदर ठेव तारणाचे मुल्य येणे कर्ज रक्कमेपेक्षा जास्त आहे.

(रुपये लाखात)

तपशील	संचालक	नातेवाईक	एकूण
वर्षाच्या सुरुवातीला येणे रक्कम	२९.५५	२३.८७	५३.४२
आर्थिक वर्षात दिलेली रक्कम	०.००	१.३६	१.३६
आर्थिक वर्षात फेड केलेली रक्कम	२७.१२	२२.१०	४९.२२
आर्थिक वर्षात येणे बाकी रक्कम	२.४३	३.१३	५.५६
येणे रक्कमेपैकी थकीत रक्कम	निरंक	निरंक	निरंक



## राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

### बँकेच्या पंचवार्षिक सांपत्तिक स्थितीचा तुलनात्मक आढावा ■

(रक्कम रुपये लाखात)

क्र.	तपशील	मार्च २०१८	मार्च २०१९	मार्च २०२०	मार्च २०२१	मार्च २०२२
१	कायम सभासद संख्या	२१,५१२	२२,७४९	२३,६२९	२४,७०३	२५,७२५
२	नाममात्र सभासद संख्या	३,०१२	२,९५७	३,९२२	४,५६८	४,६९५
३	वसूल भाग भांडवल	४१८.१३	५०७.८७	५९२.८३	६८४.९९	७६६.२७
४	राखीव व इतर निधी	१,०९२.०२	१,१९५.९२	१,३६५.००	१,७४०.९०	२,१८४.४१
५	ठेवी	१८,९६६.४३	२१,९५४.११	२४,४७८.४९	३०,८५६.६१	३५,२७८.७९
६	कर्जे	१०,६७५.६१	१३,०९५.१७	१५,०२५.५६	१८,७४६.४३	२१,१८७.९०
७	गुंतवणूक	८,४२०.९०	८,८००.६८	९,५५२.८०	११,९७९.३९	१४,१७६.२०
८	सी.डी.रेशो	५६.२९%	५९.६५%	६१.३८%	६०.७५%	६०.०६%
९	थकबाकी प्रमाण	२.१२%	१.८६%	१.५४%	१.९९%	१.२१%
१०	ढोबळ एन.पी.ए.%	१.१६%	१.२०%	१.४६%	१.६४%	१.५५%
११	निव्वळ एन.पी.ए.%	०.००%	०.००%	०.००%	०.००%	०.००%
१२	अग्रक्रम क्षेत्रासाठी कर्ज%	७४.२०%	६९.५०%	६८.४५%	८४.९०%	७७.२९%
१३	दुर्बल घटकांसाठी कर्ज%	३२.५६%	३९.००%	३९.००%	८२.१७%	३४.३३%
१४	ढोबळ नफा	१९२.८८	२८२.५५	४३९.५७	५५२.००	४७४.४८
१५	आयकर पूर्वी नफा	१०६.१६	११०.५५	११०.५५	४३७.५१	२०४.१४
१६	निव्वळ नफा	८०.७२	१२६.८९	२०१.७३	२५०.३८	१६५.७९
१७	निव्वळ नफाचे खेळत्या भांडवलाशी%	०.३९%	०.५३%	०.७५%	०.७३%	०.४३%
१८	कासा डिपॉजिटचे एकूण ठेवीशी%	२७.४६%	२९.४७%	२३.४०%	२०.७५%	१८.९५%
१९	कॉस्ट ऑफ डिपॉजिट	७.३५	६.९६	६.८४	६.८४	६.६४
२०	सी.आर.ए.आर.	१३.३०%	१२.६५%	१३.३३%	१४.०२%	१३.४३%
२१	कर्मचारी संख्या	४२	४७	४७	४५	६२
२२	प्रति कर्मचारी ठेवी	४५१.५८	४६७.१०	५२०.८२	६८५.७०	५६९.०१
२३	प्रति कर्मचारी कर्ज	२५४.१८	२७८.६२	३१९.६९	४१६.५९	३४१.७४
२४	प्रति कर्मचारी नफा	१.९२	२.७०	४.२९	५.५६	२.६७
२५	प्रति कर्मचारी व्यवसाय	७०५.७६	७४५.७३	८४०.५१	१,१०२.२८	९१०.७५
२६	लाभांश	१०%	१०%	--	११%	१०%
२७	ऑडिट वर्ग	अ	अ	अ	अ	अ
२८	स्वनिधी	१,१०५.५०	१,३११.३२	१,५७४.१२	१,८८२.९९	२,०६५.११
२९	खेळते भांडवल	२१,०५६.१८	२४,१०४.८३	२७,०५९.३५	३४,०७४.८८	३८,८१२.९१
३०	एकूण व्यवसाय	२९,६४२.०४	३५,०४९.२८	३९,५०४.०५	५९,६०३.०४	५६,४६६.६९

# राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)



## शाखानिहाय आर्थिक स्थितीचा आढावा (३१ मार्च २०२२ अखेर) ■ (रक्कम रुपये लाखात)

अ. क्र.	तपशील	मुख्य कार्यालय	राजापूर शाखा	सा.नाटे शाखा	पाचल शाखा	लांजा शाखा	रत्नागिरी शाखा	देवरुख शाखा	जा.पठार शाखा	वैभववाडी शाखा	कुडाळ शाखा	पडेल शाखा
१	ठेवी	-----	१३२६४.८४	२१८४.९७	२६७३.४१	४९७३.१२	४९३१.७१	१५९२.२४	११०८.०७	२४९३.९२	१४०१.७१	६५४.७९
२	कर्जे	-----	४५८१.११	१०३३.६७	१३०१.७६	२२५६.०५	६१४७.३४	१०१३.५३	६३३.८२	२०७०.४०	१४८९.४४	६६०.७८
३	उत्पन्न	-----	२०९३.१४	५१०.९९	७५०.२४	६५०.१५	११६३.३४	४३३.४८	१०३.६७	५१५.७५	२९९.९९	३००.३३
४	खर्च	-----	१७४७.४४	४२४.५३	६३१.६९	५३५.६२	५३५.५६	३९२.४७	९३.०१	४०३.२०	२५३.५९	२६२.६०
५	नफा-तोटा	-६६६.८९	३४५.७०	८६.४६	११८.५५	११४.५३	२२७.७८	४१.०१	१०.६६	११२.५५	४६.४०	३७.७३
६	थकबाकी	-----	३४.६३	०.००	१५.४१	३५.०८	११२.५८	२४.७५	८.२१	२.२१	७.९४	१५.६२
७	थकबाकी %	-----	०.७६	०.००	१.११	१.५५	१.८३	२.४४	१.३१	०.११	०.५३	२.३७

## तारण निहाय कर्माचा तवता ■

(रक्कम रुपये लाखात)

अ. क्र.	तपशील	येणे कर्ज				एकूण येणे कर्जाशी प्रमाण	
		२०२०-२०२१		२०२०-२०२१		२०२०-२१	२०२१-२२
		संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	शे.प्रमाण	शे.प्रमाण
१	व्यापारी मालतारण नजरगहाण	१३२	१,८८१.७४	१३९	२,१६२.५५	१०.०४	१०.२१
२	इमारत व प्रॉपर्टी	६६०	७,९९५.८२	७०५	८,९४९.६१	४२.६५	४२.२४
३	यंत्रसामुग्री	३९	२७.६५	३१	५०.६१	०.१५	०.२४
४	वाहने	१,२०२	२,७३६.१५	१,१३४	२,९३१.२६	१४.६०	१३.८३
५	सोनेतारण	१०,३८१	४,१९५.५८	११,०५५	४,७२३.८६	२२.३८	२२.३४
६	सरकारी कर्जरोखे	३	६.३०	३	७.५०	०.०३	०.०४
७	कंपनी शेअर्स/विमा	११	४.३२	१७	७.७८	०.०२	०.०४
८	भाडे खरेदी	२,२७४	६३६.२७	२,३७६	८३२.७३	३.३९	३.९३
९	ठेव तारण	७५१	१,२६२.६०	८९८	१,५१२.००	६.७४	७.१३
एकूण		१५,४५३	१८,७४६.४३	१६,३५८	२१,१८७.९०	१००.००	१००.००

## थकबाकीचा तपशील ३१-०३-२०२२ ■

(रक्कम रुपये लाखात)

मुदत	तारण		तारणविरहित		एकूण	
	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम
१ वर्षापर्यंत	३५४	७३.६३	२३८	२.२०	५९२	७५.८३
१ ते २ वर्ष	१०	६४.५१	०	०.००	१०	६४.५१
२ ते ३ वर्ष	८	५३.०७	४	०.६८	१२	५३.७५
३ ते ५ वर्ष	२	२८.१६	६	१.०५	८	२९.२१
५ वर्षावरील	१०	२७.४९	१२	५.८९	२२	३३.३८
एकूण	३८४	२४६.८६	२६०	९.८२	६४४	२५६.६८



## राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

### थकबाकीचे वर्गीकरण ■

अ.क्र.	मुदत	एकूण थकबाकी रुपये	एकूण थकबाकीचे येणे कर्जाशी प्रमाण
१	१ वर्षाचे आतील	७५,८२,७३०.००	०.३६
२	१ ते २ वर्ष	६४,५०,७१०.००	०.३०
३	२ ते ३ वर्ष	५३,७५,८४०.००	०.२५
४	३ ते ५ वर्ष	२९,२१,११२.००	०.१४
५	५ वर्षावरील	३३,३७,७४९.२०	०.१६
एकूण		२,५६,६८,१४१.२०	१.२१

दि. ३१-०३-२०२२ अखेरीस प्रत्येक कर्जाच्या येणेबाबी, त्यातील थकबाकी व तिचे कर्जाशी शेकडा प्रमाण खालीलप्रमाणे आहे.

### (अ) अल्पमुदत कर्जे ■

अ.क्र.	कर्जाचा प्रकार	येणे बाबी रुपये	पैकी थकित	शे.प्रमाण
१	कॅश-क्रेडिट जामीन	२४,१५७.७५	२४,१५७.७५	०.००
२	कॅश-क्रेडिट नजरगहाण	२०,८४,४९,५०३.९३	२,०६,३२८.००	०.०१
३	कॅश-क्रेडिट आंबा	७७,८१,३८९.६२	०.००	०.००
४	सोनेतारण	४१,९८,२१,६६६.००	०.००	०.००
एकूण		६३,६०,७६,७१७.३०	२,३०,४८५.७५	०.०१

### (ब) मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जे ■

क्र.	कर्जाचा प्रकार	येणे कर्ज रुपये	पैकी थकित रुपये	शे.प्रमाण
१	जामिनतारण (अंडरटेकिंगसह)	१,७०,९५,८०६.००	३९,१४३.००	०.००
२	जा.तारण (ई करारपत्र बोजा)	१,५०,३९,०१७.००	१,३५,०६७.००	०.०१
३	जा.तारण- आकस्मिक कर्ज/गृहलक्ष्मी	२,१३,६५,८३०.००	३,९३,२९१.००	०.०२
४	घरबांधणी	४०,२०,७४,९०५.३३	२६,६३,१३९.२५	०.१३
५	स्थावरतारण	४९,२८,८५,८०३.७२	१,७८,५५,७७४.२०	०.८४
६	वाहन तारण	२९,३१,२५,६१२.५३	३८,६७,९६७.५०	०.१८
७	वस्तुतारण	५०,६०,८७१.५०	२,४४,४८९.५०	०.०१
८	ठेवतारण	१५,१२,००,५७६.००	०.००	०.००
९	नॅशनल सेब्हिंग्ज सर्ट.	७,५०,०००.००	०.००	०.००
१०	विमा पॉलिसी	७,७७,५१६.००	०.००	०.००
११	सोनेतारण मुदत कर्ज	५,३५,६४,८०६.००	२,३८,७८४.००	०.०१
१२	कर्मचारी कर्ज	१,६३,०५,३४५.००	०.००	०.००
१३	फंडडेड इन्टरेस्ट टर्म लोन	१,३४,६६,८०६.००	०.००	०.००
एकूण		१,४८,२७,१२,८९७.०८	२,५४,३७,६५५.४५	१.२०



## लवाद दावे प्रकरणे माहिती खालीलप्रमाणे ■

अ.क्र.	तपशील	दावे	रक्कम लाखात
१	आरंभी शिल्लक	३६	६१.३५
२	नवीन प्रकरणे	१	१.६२
३	या वर्षातील वसुली	३	२.१७
४	शिल्लक दावे	३४	६०.८०

## गुंतवणूक ■

दि. ३१ मार्च २०२२ अखेरील बँकेची गुंतवणूक रक्कम रु.१४१ कोटी ७६ लाख असून रिझर्व्ह बँकने नेमून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार व सुचनानुसार बँकेच्या गुंतवणूक धोरणे प्रमाणे बाजारातील प्राप्त परिस्थितीचा विचार करून गुंतवणूक करण्यात आलेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकषांनवये गुंतवणूकीचे स्वतंत्र लेखापरिक्षण करण्यात येते. अंतर्गत / वैधानिक लेखापरिक्षकांचा अहवाल रिझर्व्ह बँकेला नियमितपणे दर तिमाही सादर करण्यात आलेला आहे. सदर गुंतवणूकीत केंद्र सरकारचे रोखे (GOI) यामध्ये गुंतवणूक रक्कम रु.१०१ कोटी ०१ लाख इतकी असून, सरकारी व शेड्युल बँकेमध्ये मुदत ठेवीत रक्कम रु.४० कोटी ७५ लाख इतक्या केलेल्या गुंतवणूकीचा समावेश आहे. अहवाल सालात आपल्या बँकने बँकिंग नियंत्रण कायदा १९४९ चे कलम १८ व २४ च्या तरतुदीस अधीन राहून वर्षभर रोखता व तरलता जिंदगीचे प्रमाण योग्य प्रमाणात राखले असून बँकने नॉन एस.एल.आर.मध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही.

## अनुत्पादित कर्जव्यवस्थापन ■

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये कर्मचारी वर्गाने उद्दिष्टे डोक्यासमोर ठेऊन संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कर्जदारांकडून सामोपचाराने व समजोत्याने संपर्क साधून नियोजनपुर्वक थकबाकीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याला यश येऊन अहवाल वर्षात थकबाकीचे प्रमाण १.२१% इतके राखण्यात यश मिळाले असून गतवर्षी पेक्षा ०.३३% कमी करण्यात आले आहे. तसेच अनुत्पादित कर्जे रक्कम रु.३२८ कोटी ४२ लाख इतकी असून एकूण कर्जाच्या प्रमाणात ढोबळ एन.पी.ए.चे प्रमाण हे १.५५% इतके आहे. गेली १२ वर्षे सातत्याने ०.००% निव्वळ एन.पी.ए. उत्तम वसुली करून करणेत आलेला आहे.

## नफा विभागांी ■

बँकेला करपूर्व नफा रक्कम रु.२,०४,१४,०८२.९४/- इतका असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ६५(१) नुसार आवश्यक तरतुदी करून दि. ३१ मार्च २०२२ अखेर रक्कम रु.१,६५,७९,२९१.९४ इतका निव्वळ नफा झाला आहे. बँकेला ढोबळ नफा रक्कम रु.४,७४,४८,४००.९४ इतका असून त्यामधून पुढीलप्रमाणे तरतुदीचे संचालक मंडळाने विनियोजन केले आहे.

### ‘तरतूदी’

अ.क्र.	तपशील	रक्कम
१	शिल्लक रजा निधी	९,००,०००.००
२	ऑडिट फी	८,००,०००.००
३	बोनस/इन्सेंटिव्ह	१५,००,०००.००
४	उत्तम जिंदगी	१०,००,०००.००
५	कोव्हिड-१९ रेयुलेखन फ्रेमवर्क २.०	१,१४,८६,११८.००
६	गुंतवणूक घसारा तरतूद	१,१३,४८,२००.००
७	आयकर तरतूद	३८,३४,७९१.००
	एकूण	३,०८,६९,१०९.००



## राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

### ‘नफा विभागाती’

अ.क्र.	तपशील	रक्कम
१	राखीव निधी २५%	४१,४४,८२३.००
२	जादा राखीव निधी	१६,५७,९२९.००
३	लाभांश समिकरण निधी २%	३,३१,५८६.००
४	लाभांश १०% सूचित	६५,००,०००.००
५	धर्मादाय निधी १%	१,६५,७९३.००
६	निवडणूक निधी	२,००,०००.००
७	सभासद कल्याण निधी	१,००,०००.००
८	कर्मचारी/संचालक/सभासद प्रशिक्षण निधी	७९,१००.००
९	गुंतवणूक चढ-उतार निधी	३०,००,०००.००
१०	इमारत निधी	४,००,०००.००
११	शिल्लक नफा	६०.९४
	<b>एकूण</b>	<b>१,६५,७९,२९९.९४</b>

### लाभांश ■

संचालक मंडळाने चालू आर्थिक वर्षात १०% दराप्रमाणे होणारी रक्कम रु.६५,००,०००/- लाभांश वाटपाला शिफारस केली आहे त्यानुसार आपणासमोर आपल्या मान्यतेसाठी ठेवण्यात आलेली आहे, त्याला आपण मान्यता द्यावी.

### आधुनिक तंत्रज्ञान ■

परंपरागत बँकेकडून डिजिटल बँकेकडे आपल्या बँकेने वाटचाल केलेली असून बँकेचे वेगवेगळे प्रॉडक्ट हे ग्राहकाला केंद्रस्थानी ठेऊन त्याचे नियोजन केले जात आहे. डिजिटलायझेशनमुळे ग्राहकांच्या व्यवहारात कमालीचा बदल घडून येत आहे. भारतातील ९०% जनता ही मोबाईलचा वापर करीत आहे. याच मोबाईल धारकांपैकी ६०% लोक स्मार्टफोनचा वापर करीत आहेत. म्हणजेच ग्राहक सजग झाला असून तो तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल बँकींगकडे वाटचाल करीत आहे. भविष्यात आम्ही नवनवीन बदल अवलंबू व जगाच्या सोबत बरोबरीने बँकींग करू ! बँकींग क्षेत्रातील सर्व घटकांना आधुनिक संकल्पनेतील प्रणालीत सामावून घेण्याचा प्रयत्न आपल्या बँकेचा कायम राहिला आहे. आपली बँक दर्जात्मक बँकींग सेवा, एटीएम, मोबाईल बँकींग, टॅक बँकींग, कोअर बँकींग सेवा देण्यात अग्रेसर आहे.

अलिकडच्या काही वर्षात बँक ग्राहकांमध्ये बँकींग कामकाजामध्ये खूपच जागरूकता निर्माण झाली आहे. यामुळे अशा नव्या ग्राहकांना बँकांची पारंपारीक सेवेची अपेक्षा उरलेली नाही. त्यांना स्वतःच्या योजनांना अनुरूप अशा बँकींग सेवा हव्या आहेत. त्यामुळे या पुढे आपल्या बँकेला ग्राहक समाधानासाठी सदैव आधुनिकतेची कास अधिक भक्तम करून पावले उचलावी लागत आहेत. सद्य स्थितीत बँका-बँकांमधून मोठी स्पर्धा निर्माण झाल्याने ग्राहक समाधान या गोष्टीला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. स्पर्धेपुढे टिकण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करणे आवश्यक झाले आहे. तसे केले नाही तर स्पर्धेत टिकणे अवघड आहे. या कसोटीवर आपल्या बँकेने ग्राहकांची प्राथमिक गरज व बदललेली शैली विचारात घेऊन हार्डवेअर नेटबँकींग सोल्युशन, सॉफ्टवेअर, टेक्नॉलॉजी अशा यंत्रणा यामध्ये नाविन्य जोपासताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाने प्रत्येक कर्मचारी परिपूर्ण असा प्रशिक्षित व



माहितीपूर्ण असा कार्यरत आहे. येणारा काळ हा अधिक महत्त्वपूर्ण ठरणार असून बँकांमधील वाढती स्पर्धा मग ती खाजगी क्षेत्रातील असो किंवा विदेशी बँकांतील असो याचा विचार करून आपल्या बँकेने आपल्या कार्याचे मुल्यमापन करून वेळेवेळी त्यात अधिकाधिक सुधारणा आणि संशोधन करून अंमलात आणलेली अद्यावत कार्यप्रणाली उच्च माहिती तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्यात येत असल्याने ग्राहक बँकेकडे अधिक आकर्षित करण्याचा प्रयत्न बँक करीत आहे.

## अंतर्गत नियंत्रण ■

सहकारी बँकांमध्ये यांत्रिकीकरण व माहिती तंत्रज्ञानाच्या ग्राहक सेवेच्या स्तरात आमुलाग्र परिवर्तन घडून येत आहे. बँक ही सेवा क्षेत्रात येत असल्यामुळे बँकांतील संपूर्ण कारभार ग्राहकांवर आधारीत आहे. त्यामुळेच ग्राहक ही बँकेसाठी अतिविशिष्ट व्यक्ती आहे. ग्राहक हा राजा आहे आणि त्याला सर्वोत्तम सेवा पुरविणे हेच बँकेचे प्रथम कार्य आहे. माहिती तंत्रज्ञानामध्ये आधुनिकता आणून त्याचा बँकेच्या ग्राहकांसाठी त्याचा उपयोग अधिकाधीक करण्यासाठी संचालक मंडळाचे सदस्य व कर्मचारी वृद्ध सदैव तत्परतेने ग्राहकांची आवश्यकता आणि अपेक्षा विचारात घेऊन आपली कार्यप्रणाली तयार करीत असते. मनुष्यबळ, कामकाज प्रक्रिया व तंत्रज्ञान या तीन बाबींवर विशेष भर देऊन बँक आपल्या विकासाचा पाया रचीत आहे. कार्य कुशल कर्मचारी ही बँकेची संपत्ती आहे. बँकेच्या कर्मचा-यांच्या कामकाजातील गुणवत्ता, त्याचा काम समजून घेण्याचा वेग व त्यांची संस्थेप्रतीची निष्ठा या अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर विशेष भर देऊन कर्मचारी प्रशिक्षण हा उत्तम कर्मचारी तयार करण्यासाठी नियमितपणे उपक्रम राबविला जात असल्याने बँकेच्या कर्मचा-यांची सक्षमता वाढीस लागत आहे. त्यामुळे ग्राहकांना सहज सुलभ सेवा प्रदान करण्यात बँक यशस्वी ठरत आहे.

## आंतरराष्ट्रीय दर्जा प्रमाण पत्र (ISO : 9001-2015 मानांकन) ■

बँकेच्या कामकाजाचे मुल्यमापन करणेकरीता बँकेने सन २०१७ पासून बँकेच्या कामकाजाच्या पद्धतीत सातत्य व नियमित आवश्यक सुधारणा करण्याच्या उद्देशाने 'कालिटी मैनेजमेंट सिस्टीम' बाबत मुख्य कार्यालयासह सर्व शाखांचे आयएसओ ऑडिट टी.यु.व्ही.इंडिया प्रा.लि. या कंपनीकडून सातत्याने गेली पाच वर्षे गुणवत्ता राबविणेकामी तपासणी करून घेण्यात येत आहे. बँकेने अवलंबलेली कार्यपद्धती यामध्ये एकसंघणणा समवेत आधुनिक कालपरत्वे सुधारणा करून कामकाज हे जलद व सहज सुलभ केले आहे. बँकेची कार्यपद्धती ही सर्व शाखांमधून कामकाजाच्या पद्धतीत एकसारखे व नियमीतपणे होते का ? तसेच मुख्य कार्यालयाकडून पाठविण्यात येणा-या सुचनांचे सर्व शाखा पातळीवरचे नियोजन व कार्यपद्धती इत्यादींची पहाणी केली जाते. या तपासणीमध्ये बँकेमार्फत देण्यात येणा-या विविध सेवा-सुविधांची माहिती ग्राहकांकडूनसुधा खातरजमा करून घेतल्या नंतर सलग पाचवे वर्ष देखील आयएसओ मानांकन (ISO : 9001-2015) हे आंतरराष्ट्रीय दर्जा प्रमाणपत्र सदर कंपनीने कायम केलेले आहे. याद्वारे बँकेने राबविलेली आंतरराष्ट्रीय दर्जा प्रमाणपत्र मानांकन (ISO : 9001-2015) मुळे बँकेने बँकींग क्षेत्रातील आपला गुणवत्ता दर्जा सदोदीत उत्तम राखला आहे.

## रिझर्व्ह बँक तपासणी ■

आपल्या बँकेचे आर्थिक वर्ष २०१९-२० व २०२०-२१ ची निवडक व्याप्ती तपासणी रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आलेली आहे.

## लेखापरिक्षण व तपासणी ■

आर्थिक वर्ष सन २०२१-२२ या कालावधीसाठी बँकेचे वैधानिक लेखापरिक्षण पुणे येथील डि.ए.पी.एन.एॅण्ड कंपनी चार्टर्ड अकाऊंटंट, यांनी मुदतीपूर्व पूर्ण करून बँकेच्या कामकाजाबाबत व बँकेने केलेल्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करून तपासणी अहवाल सादर केला आहे. बँकेला या आर्थिक वर्षाचा ऑडिट वर्ग 'आ' प्रदान केला आहे. त्याचप्रमाणे बँकेचे मुख्यकार्यालय व १० शाखांचे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनानुसार बँकेचे आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी सतत व समावर्ती लेखा परिक्षण श्री.साईप्रसाद एस.शेट्ये अॅण्ड कंपनी - चार्टर्ड अकाऊंटंट, खारेपाटण यांनी पूर्ण केले आहे. तसेच संगणक कार्यप्रणाली लेखापरिक्षण माडखोलकर भावे चितले अॅण्ड असोसिएट्स एलएलपी - चार्टर्ड अकाऊंटंट, नाशिक यांचे द्वारे करण्यात आले आहे.



## संचालक मंडळ / व्यवस्थापन मंडळ ■

बँकेचा कार्यविस्तार, कार्यकुशलता, कार्यक्षमता, कार्यतपरता व निर्णयक्षमता निकोप व जलद गतीने होत असल्याने विद्यमान संचालक मंडळ यांनी व कर्मचारी वर्ग यांनी कसून मेहनत सातत्याने घेतली व होणा-या बदलांना सामोरे जाऊन त्याचा स्वीकार केला. त्यामुळे अनेक स्पर्धाच्या आडवाटांचा प्रवास सुखकर होताना बँक सातत्याने यशाच्या मार्गावर ठेऊ ठेपली आहे. आधुनिकता, ग्राहकाभिमुक्ता, पारदर्शक व्यवहार, नवे अद्यावत तंत्रज्ञान, सर्वज्ञान संपन्नता यांमुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सेवा देण्याकडे कायम विशेष लक्ष देण्यात येत असल्याने शतकोत्तर बँकेची कार्यपद्धती ही स्वच्छ पारदर्शक कारभाराची राहिली आहे. यांमध्ये संचालक मंडळाचे योगदान महत्वाचे ठरते. बँकींगमध्ये येऊ घातलेल्या स्पर्धाना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी अद्यावत ज्ञान प्राप्त करून कार्यक्षम संचालक म्हणून सर्व संचालक रिझर्व्ह बँकेच्या ध्येय धोरणानुसार परिपूर्ण आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परिपत्रकानुसार बँकेचे कामकाज अधिक सुरक्षीतरित्या चालविष्यासाठी तसेच कामकाजात व्यवसायिकता येण्यासाठी व्यवस्थापकीय मंडळ (बोर्ड ऑफ मैनेजमेंट) स्थापन केले असून त्यामध्ये एकूण सहा सदस्य आहेत. या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष अॅड. श्री. शशिकांत सुतार हे भूषित असून सदस्य म्हणून श्री. प्रकाश भावे, श्री. सुहास पाटणकर, श्री. अनिलकुमार करंगुटकर, श्री. संजय कुल्ये व श्री. सुरेश गवस हे असून रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निकषाद्वारे मार्गदर्शक तत्वानुसार कामकाज पाहत आहेत. संचालक मंडळ व व्यवस्थापन मंडळ यांच्यात उत्तम समन्वय असल्याने बँकेचे कामकाज सामंजस्याने व एकदिलाने होत आहे.

## कर्मचारी वर्ग ■

उत्तम संवाद, प्रदीर्घ जनसंपर्क, प्रत्यक्ष भेटी व विश्वास जोपासणारा कर्मचारी वृद्ध बँकेच्या आस्थापनेत असल्याने बँकेच्या प्रगतीत मोलाचे योगदान या कर्मचारी वर्गाचे सातत्याने राहत आहे. त्यांमुळे बँकेची विश्वसार्हता व ग्राहक सेवेबद्दल समाधान ग्राहक, सभासद यांचेकडून होत आहे. जोखीम व्यवस्थापन, एन.पी.ए. व्यवस्थापन, अस्ति देयता व्यवस्थापन, रोखता तरलता, वसुली व्यवस्थापन इ. विविध आव्हाने कर्मचारी व अधिकारी वर्ग हे जबाबदारीने प्रत्येक निर्णय अत्यंत व्यवसायिकतेचे भान ठेवून व विवेकबुधीने नियोजन करून घेत असल्याने व यांमध्ये प्रामुख्याने मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जबाबदारीने आत्मविश्वासपूर्वक दुरदृष्टी ठेवून उद्दिष्ट्ये नेमून दिल्यामुळे ती पुरता करण्याच्या दृष्टीने कर्मचारी वृद्धाने केलेल्या प्रयत्नांमुळेच बँकेची घौडदौड वेगाने होत आहे. प्रशिक्षणाचे महत्व ओळखून बँकेने कर्मचा-यांसाठी विविध शासनमान्य संस्थांमधुन प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यापुढील काळातही प्रशिक्षणाचे महत्व ओळखून कर्मचा-यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी बँक प्रयत्नशील राहील.

## सामाजिक बांधिलकी ■

बँकेचे व्यवसाय समाजाभिमुख असला पाहिजे याबाबत सातत्याने जागरूकता ठेऊन संचालक मंडळ हे नियमितपणे याची जाण ठेऊन कार्य करीत असते. वेगवेगळ्या सेवा कार्य करण्याकरीता संचालक मंडळ नेहमीच अशा कार्याना प्राधान्य देत आहे. याच विचारातून बँकेच्या धर्मादाय फंडातून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने बँकेने अनेक संस्थांना त्यांच्या कार्यात आर्थिक योगदान देऊन आपला सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

## आभार व समारोप ■

आजच्या स्पर्धात्मक युगात ग्राहक, सभासद हे आपली जबाबदारी ओळखून बँकेकडून रोजच्या रोज नवनवीन अपेक्षा व्यक्त करीत असतात. आपला ग्राहक वर्ग टिकून ठेवण्याच्या दृष्टीकोनातून योग्य असे प्रयत्न बँकेकडून नियमित करण्याचा मानस संचालक मंडळ व प्रशासनाने ठेवला आहे. बँकेच्या आजपर्यंतच्या यशस्वीतेत सभासद, ठेवीदार व ग्राहक यांचा मोलाचा पाठिंबा व दृढ विश्वास यांमुळे उद्दिष्ट्येपूर्ती करण्यात बँकेला सदैव सहकार्य लाभले आहे. विना सहकार नही उधार या उक्तीनुसार बँकेचे कामकाजात



सभासद, ठेवीदार व ग्राहक हे सातत्याने विश्वासपूर्ण पाठीशी राहिले आहेत. या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करताना त्यांचे आभार व्यक्त करणे हे माझे आद्यकर्तव्य समजतो.

शतकोत्तर वाटचालीत अनेक मान्यवर संस्था, सभासद, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक, अधिकारी वर्ग, शासन व रिझर्व्ह बँकेचे अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन, सहभाग व सहकार्य लाभले आहे. या सर्वांनी संचालक मंडळावर व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आत्मविश्वास ठेऊन जे अभूतपूर्व सहकार्य व पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल संचालक मंडळ व प्रशासन आपले मनःपूर्वक आभार मानीत आहे.

पुढील मान्यवर पदाधिकारी, अधिकारी यांच्या बेळोवेळी मिळणाऱ्या मार्गदर्शनाबाबत मी त्यांचा पुनश्च आभारी राहीन.

- ❖ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई, अर्बन बँक्स् डिपार्टमेंट व इन्स्पेक्शन विभाग
- ❖ मा.सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे
- ❖ मा.विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कोकण भवन, नवी मुंबई
- ❖ मा.जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी
- ❖ मा.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, राजापूर
- ❖ दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप.बँक्स् असोसिएशन लि., मुंबई
- ❖ दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप.बँक्स् फेडरेशन लि., मुंबई
- ❖ कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., कल्याण
- ❖ महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई
- ❖ वैधानिक लेखापरीक्षक - श्री.डी.ए.पी.एन.एस. चार्टर्ड अकाउंटंट, पुणे.
- ❖ अंतर्गत लेखापरिक्षक - श्री.साईप्रसाद शेटगे अँड कं., खारेपाटण
- ❖ कार्यप्रणाली लेखापरिक्षक - माडखोलकर भावे चितळे अँण असोसिएट्स् एलएलपी-चार्टर्ड अकाउंटंट, नाशिक
- ❖ लिस्ट सॉफ्टवेअर, सांगली
- ❖ सर्वत्र टेक्नॉलॉजिस, पुणे
- ❖ एन.पी.सी.आय., मुंबई
- ❖ ई.एस.डी.एस.नाशिक
- ❖ लुमिव्हर्स सोल्युशन प्रा.लि. नाशिक.

कायदा सल्लागार (वकील), बँकेच्या पॅनलवरील सर्व मालमत्ता मूल्यांकक, सोने तपासणीस सराफ, इन्शुरन्स कंपनी, स्थानिक बँका, बँकेच्या उपक्रमास लोकाभिमुख करणारे पत्रकार या सर्वांचे बँकेस नेहमी सहकार्य मिळत असते. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

माझे सर्व सहकारी संचालक/संचालिका, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ओ.एस.डी., सहाय्यक सरव्यवस्थापक, लेखापाल, वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, शाखाधिकारी व सेवकवर्ग यांच्या बँकेच्या प्रगतीतील मार्गदर्शन, सहकार्य व अमुल्य योगदानाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! अधिकारी, कर्मचा-यांनी बँकेच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला आहे याचा मला व माझ्या सहका-यांना सार्थ अभिमान आहे.

बँकेच्या १०१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सभासद बंधू भगिनी यांचे प्रती आभार व्यक्त करून भविष्यात सर्वांचा सहयोग आणि प्रेम प्राप्त होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.



## राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

संचालक मंडळाच्यावतीने बँकेचा सन २०२१-२२ चा ताळेबंद, नफातोटा पत्रक व १०१ वा वार्षिक अहवाल स्विकृती व मंजूरीसाठी आपणास सविनय सादर करीत आहे त्याला स्विकृती द्यावी व पुढील वषांचे खर्चांचे अंदाजपत्रक आपल्या मंजूरीसाठी सादर करीत आहे त्यास मंजूरी द्यावी ही विनंती. धन्यवाद !

जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय सहकार !

संचालक मंडळाच्या वतीने

सही

**श्री. जयंत हणमंत अभ्यंकर**

अध्यक्ष

### **सभासदांचे माहितीसाठी**

रिझर्व्ह बँक परिपत्रक DCBR.LS.(PCB)MC.NO.16 दिनांक ०१ जुलै २०१५ अन्वये खालील कसोटीस (Criteria) पात्र असणाऱ्या बँकांना Financially Sound and Well Managed (FSWM) Urban Co-Op. Bank's (UCBs) असे संबोधणेत येईल व अशा बँकांना नविन शाखा उघडणे, ATM सेंटर सुरु करणे, कार्यक्षेत्र वाढवून देणे तसेच रिझर्व्ह बँकेकडून घ्याव्या लागणाऱ्या अन्य परवानग्या दिल्या जातील असेही परिपत्रकात नमूद आहे.

या परिपत्रकाप्रमाणे बँकेची माहिती खालीलप्रमाणे आहे.

Sr.No	Criteria for FSWM UCBs	Bank's Position As on 31.03.2022
A	CRAR of not less than 10 percent;	Bank is maintaining CRAR more than 10% on a continuous basis Current CRAR is 13.43%
B	Gross NPA of less than 7% and Net NPA of not more than 3%	1.55% 0.00%
C	Net profit for at least three out of the preceding four years subject to it not having incurred a net loss in the immediate preceding year.	Yes Net Profit for the year 2019-20 Rs.201.73 Lakh, Net Profit for the year 2020-21 Rs.250.38 Lakh, Net Profit for the year 2021-22 Rs.165.79 Lakh
D	No default in the maintenance of CRR/SLR during the preceding financial year	No default in CRR/SLR
E	Sound internal control system with at least Two professional directors on the Board	Yes - Two Professional directors are on Board
F	Core Banking Solution (CBS) fully implemented; and	Yes
G	Regulatory comfort based on, inter alia, record of compliance to the provisions of Banking Regulation Act, 1949 (AACS), Reserve Bank of India Act, 1934 and the instructions/directions issued by RBI from time to time i.e. the bank should have track record of regulatory compliance and no monetary penalty should have been imposed on the bank on account of violation of RBI directives/guidelines during the last two financial years (Ref : DCBR. CO.LS (PCB) Cir.No.4 dated 28/01/2015)	Yes

The Urban Co-operative Banks, which fulfill the above stated seven norms, are called 'Financially Sound and Well Managed (FSWM)' UCBs.



तालेबंद ३१-३-२०२२ च्या प्रमाणे (सर्व शाखांसहित)

३१०३।२०२१	भांडवल व देणे		३१०३।२०२२
१०,००,००,०००.००	शेअर्स भांडवल अधिकृत भाग भांडवल प्रत्येकी रु.१०००/- चे १०००००/- शेअर्स		१०,००,००,०००.००
६,८४,९९,२००.००	वसुल भागभांडवल		७,६६,२७,३४०.००
१५,४०,८९,९२३.२०	गंगाजली व अन्य निधी		१९,६७,५५,६७७.२२
४,९०,११,०९९.२४	राखीव निधी	५,८९,८७,४६४.२६	
१,९८,७०,१०२.६७	इमारत निधी	२,४९,३२,८७९.६७	
२०,७५,१७१.९९	लाभांश समानीकरण निधी	२५,७८,२४७.९९	
३,८१,०१,७९०.००	संशयित बुडित कर्ज निधी	३,८१,०१,७९०.००	
१२,२७,४२३.००	सभासद कल्याण निधी	१३,३०,४२३.००	
२,८८,२५८.३०	धर्मादाय निधी	३,०८,९३९.३०	
१,४६,५८,५००.००	गुंतवणूक चढउतार निधी	१,६६,५८,५००.००	
१,०८,८४,५००.००	गुंतवणूक घसारा निधी	२,२२,३२,७००.००	
११,३२,१६८.५०	बनावट सोनेतारण घोटाळा निधी	११,३२,१६८.५०	
७५,०२,०००.००	उत्तम कर्जे तरतूद	८५,०२,०००.००	
७,५९,२६९.५०	निवडणूक निधी	१९,५९,२६९.५०	
२०,००,०००.००	शिळ्क रजा निधी	१४,६५,५२९.००	
५,४०,०००.००	शाखा विस्तार निधी	५,४०,०००.००	
११,०५,०००.००	अंतर्गत सजावट निधी	११,०५,०००.००	
१५,७४,५००.००	शतक महोत्सव निधी	२०,७४,५००.००	
-	कोव्हीड-१९ रेयुलेटरी तरतूद	१,१४,८६,११८.००	
३३,६०,१४८.००	सायबर हल्ला तरतूद	३३,६०,१४८.००	
३,०८,५६,६९,४२६.७५	ठेवी (एकूण अ + ब + क) अ) मागणीच्या ठेवी		३,५२,७८,७८,९०९.७२
४,३१,९०,५६५.२३	कंटखाते (चालू खाती)	५,३०,१०,७२२.७१	
५९,४३,५८,००९.२२	सेब्हिंग (बचत खाती)	६१,०६,४४,८५४.८९	
२७,५१,१३१.००	मुदत संपलेल्या कायम ठेवी	४८,२०,६८९.००	
३,३०,८२,५०,५४९.९५	पुढील पानावर		३,८०,१२,६१,९२६.९४



# राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

## तालेबंद ३१-३-२०२२ च्या प्रमाणे (सर्व शाखांसहित)

३१०३।२०२१	जिंदगी व येणे		३१०३।२०२२
१,७९,८२,०२२.००	रोख रक्कम आणि बँक शिल्लक हाती रोख शिल्लक		१२,२५,०९,५९४.००
१५,६२,७०,०३२.८८	अन्य बँकांतील चालू खाती शिल्लक		१४,५८,६४,५१०.२६
२,४८,८३,०२९.९८	महा.राज्य सह.बँक लि.	२,५२,२१,५८४.२९	
१३,७८,५५९.८४	रत्ना.जि.मध्य.सह.बँक लि.	१९,००,८५६.२५	
४७,२८,५९४.४२	स्टेट बँक ऑफ इंडिया	४७,९६,८६०.७३	
९२,७०,९७०.६८	बँक ऑफ इंडिया	३७,३३,१७६.०२	
७,६३,१८,०४६.८२	आयसीआयसीआय बँक लि.	८,६६,९३,१९०.४७	
१,२४,८३२.७३	आयडीबीआय बँक लि.	३४,४५६.४७	
३,२८,७४,७९०.४१	आयडीबीआय बँक लि.(क्लिअरिंग)	१,८४,२४,०५४.०३	
४०,९५८.००	इंडसइंड बँक, राजापूर	५५,७४६.००	
६६,५०,२५०.००	सारस्वत बँक लि.	३९,२२,०५२.००	
-	सिंधुदूर्ग जि.मध्य.सह.बँक लि.	१०,८२,५३४.००	
१,१९,७९,३९,१५९.००	गुंतवणूक		१,४१,७६,१९,७३४.००
८५,२५,११,३५४.००	सरकारी कर्ज रोखे (दर्शनी किंमत १००६१ लाख)	१,०१,०१,२१,३५४.००	
५,०००.००	सहकारी संस्था शेर्स		
५,०००.००	महा.राज्य सह.बँक लि.मुंबई	५,०००.००	
	रत्ना.जिल्हा मध्य.सह.बँक लि.रत्नागिरी	५,०००.००	
	मुदत ठेवी		
२०,००,०००.००	महा.राज्य सह.बँक लि.	२०,००,०००.००	
१२,००,००,०००.००	रत्ना.जि.मध्य.सह.बँक लि.	१४,००,००,०००.००	
२,५०,००,०००.००	सारस्वत बँक लि.	८,४९,००,०००.००	
७,५०,००,०००.००	शामराव विठ्ठल को-ऑप.बँक लि.	८,००,००,०००.००	
१२,००,००,०००.००	इंडसइंड बँक लि.	-	
३४,१७,८०५.००	आयसीआयसीआय बँक लि.	३५,८८,३८०.००	
-	ठाणे जनता सह.बँक.लि.	५,५०,००,०००.००	
-	येस बँक लि.	७०,००,०००.००	
-	सिंधुदूर्ग जि.मध्य.सह.बँक लि.	३,५०,००,०००.००	
	(आरक्षित) (रुपये लाखात)		
	राखीव निधी ६२५.००		
	इमारत निधी ३००.००		
	इतर निधी १,२५९.००		
	एकूण २,१८४.००		
१,४५,२१,९१,२१३.८८	पुढील पानावर		१,६८,५९,९३,८३८.२६



तालेबंद ३१-३-२०२२ च्या प्रमाणे (सर्व शाखांसहित)

३१०३।२०२१	भांडवल व देणे		३१०३।२०२२
३,३०,८२,५०,५४९.९५	मागील पानावरुन		३,८०,१२,६१,९२६.९४
१,५३,९८,९०,२१८.०० २९,८८,०७२.०० ७४,६६,८५,४५४.०० २,१२,८६,०२७.०० ५,४८,९४,२५०.०० ८०,३३४.३० ७,९५,३७,३६६.००	ब) मुदत ठेवी कायम ठेवी दामदृप्पट ठेवी पुनर्गुंतवणूक आवर्त ठेवी जनता अल्पबचत ठेवी कर्ज खाती (जमा शिल्लक) कर्ज सुरक्षा ठेव	१,८६,३२,९०,८१९.०० २७,०६,३०६.०० ८२,४६,३६,९७०.०० २,२९,०४,३३०.०० ५,९०,६०,८६५.०० ३,८६३.२० ८,६७,९९,४९०.००	
१,९९,९९,६११.८०  ५,९९,७४,४४३.००  २,२२,२४,६५२.५५  ४,१९,०७०.०० १६,२९,६०९.५५ १२,००,०००.०० ३०,००,०००.०० ४,३८,५४४.०० १,३७,४३६.०० ५,१८,८७६.०० १,२२,१२,८०८.०० ४,६८,३०९.०० २२,००,०००.०० - -	थकित अनुत्पादित कर्जे व्याज तरतूद देणे व्याज (ठेवी वरील) अन्य देणी व तरतुदी लाभांश देणे अनामत खाते लेखापरिक्षण फी स्टाफ इन्सेन्टीव्ह / बोनस कर्मचारी भविष्य निर्वाह निधी प्रशिक्षण तरतूद किरकोळ देणे आयकर तरतूद टी.डी.एस.देणे कर्मचारी देणे कर्मचारी आयकर कर्मचारी व्यवसाय कर आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी.खाते नफा-तोटा खाते		२,९६,८५,१७९.८० ५,४१,३६,७१३.०० ९२,३०,०१४.८९
-  २,५०,३८,०७३.०२	पुढील पानावर		८३,२३९.०० १,६५,७९,२९१.९४
३,४२,७४,८७,३३०.३२			३,९०,२९,७६,३६५.५७



# राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

## तालेबंद ३१-३-२०२२ च्या प्रमाणे (सर्व शाखांसहित)

३१०३।२०२१	जिंदगी व येणे		३१०३।२०२२
१,४५,२१,९१,२१३.८८	मागील पानावरुन		१,६८,५९,९३,८३८.२६
१,८७,४६,४२,७४१.०८	कर्जे (अ + ब + क) अ) अल्प मुदत कर्जे सोने तारण कॅश-क्रेडिट नजरगहाण कॅश-क्रेडिट फ्लेन कॅश-क्रेडिट आंबा ब) मध्यम मुदत कर्जे सोने मुदत कर्ज आकस्मिक कर्ज सरकारी रोखे तारण ठेव तारण विमा पॉलिसी तारण जामीनतारण सिक्युरिटी कर्ज जामीनतारण अंडरटेकिंगसह हायरपरचेस - वाहन हायरपरचेस - इतर प्रॉपर्टी तारण गृहलक्ष्मी कर्ज योजना Funded Interest Term Loan क) दीर्घ मुदत कर्जे घरबांधणी कर्ज कर्मचारी कर्ज		२,११,८७,८९,६१४.३८
३५,०५,७६,७३८.०० १८,०१,०३,६९४.६९ २४,१५७.७५ ८०,४५,७६९.६२  ६,८९,८०,८३८.०० १,१३,१६,१०५.०० ६,३०,००.०० १२,६२,६०,४३९.२५ ४,३१,६०५.०० १,६७,०७,०४९.१० १,३५,१४,०३७.०० २७,३६,१४,६२४.८७ २७,६५,६२२.५० ४६,२५,५१,३७४.७२ १,०८,१२,५६५.०० -	४१,९८,२१,६६६.०० २०,८४,४९,५०३.९३ २४,१५७.७५ ७७,८१,३८९.६२  ५,३५,६४,८०६.०० १,०८,३५,५७७.०० ७,५०,०००.०० १५,१२,००,५७७.०० ७,७७,५१६.०० १,५०,३९,०१७.०० १,७०,९५,८०६.०० २९,३१,२५,६१२.५३ ५०,६०,८७१.५० ४९,२८,८५,८०३.७२ १,०५,३०,२५३.०० १,३४,६६,८०७.००  ४०,२०,७४,९०५.३३ १,६३,०५,३४५.००		८,५१,९१,५८७.८०
३३,७०,३०,७९८.५८ १,१२,७७,३२२.००	येणे व्याज गुंतवणूकीवरील उत्तम कर्जे येणे व्याज अनुत्पादित कर्जे येणे व्याज		२,३०,८१,४९३.८६
६,१७,७७,१२५.८० १,४६,४१,३४३.०० २,७१,३६,१७१.०० १,९९,९९,६११.८०			१,५७,०२,८१६.०० २,७८,०३,५९२.०० २,१६,८५,१७९.८०
२,५६,८१,८७९.०० १,२२,६३,३६१.०० २६,८३,८५०.०० ११,२३,१६६.०० ७०,९०,१५९.०० १९,३१,४३२.०० ५,८९,९०९.००	स्थिर मालमत्ता बँक इमारत कायम सामान बँक वाहने फर्निचर आणि फिक्शचर संगणकीकरण यंत्रसामग्री		१,१६,५०,१९३.०० २३,४८,६४७.०० ८,५६,४७२.०० ६३,८०,९६२.०० ११,०७,७७४.८६ ७,३७,४४५.००
३,४१,४२,९२,९५७.७६	पुढील पानावर		३,८९,३०,५६,५३४.३०



ताळेबंद ३१-३-२०२२ च्या प्रमाणे (सर्व शाखांसहित)

३१०३।२०२१	भांडवल व देणे		३१०३।२०२२
३,४२,७४,८७,३३०.३२	मागील पानावरुन		३,९०,२९,७६,३६५.५७
३,४२,७४,८७,३३०.३२	एकूण		३,९०,२९,७६,३६५.५७

टीप : १) आकस्मिक देणी रिझर्व बँक, मुंबईकडे डेफट फंड रु. १,४३,९१०.००

२) Previous years figure has been regrouped if any.

ठिकाण :- राजापूर

श्री. शेखरकुमार उत्तम अहिरे

लेखापरिक्षण अहवालातील शेन्यास पात्र राहून संमत

दिनांक :- १२/०४/२०२२

मुख्यकार्यकारी अधिकारी

सही/-

श्री. रमेश भैरू काळ  
लेखापाल

डॉ. ए. पी. एन. एस. अण्ड कंपनी  
चार्टर्ड अकाउंटेंट्स, पुणे  
श्री. निखिलेश ए. शाह - पार्टनर



# राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

## तालेबंद ३१-३-२०२२ च्या प्रमाणे (सर्व शाखांसहित)

३१०३।२०२१	जिंदगी व येणे	३१०३।२०२२
३,४१,४२,९२,९५७.७६	मागील पानावरुन	३,८९,३०,५६,५३४.३०
१,२७,८३,८५४.५६	इतर येणी	९७,८८,९९०.२७
११,३२,१६८.५०	सोनेतारण अफरातफर	११,३२,१६८.५०
६०,४००.००	स्टाफ फेस्टिवल अँडव्हान्स	३१,५००.००
५,९९,८७८.००	प्रिंटिंग आणि स्टेशनरी शिल्लक साठा	४,४७,७३१.५०
८,००,०००.००	इमारत अनामत	८,००,०००.००
२७,६१४.६०	दूरध्वनी अनामत	२९,०६४.६०
१,१७,७०७.००	बीज मीटर अनामत	१,१७,९९२.७१
१४,७३,१५८.५०	कर्ज वसुली खर्च / अन्य शुल्क येणे	१४,३६,८८५.००
५२,००,०००.००	आगाऊ भरलेला इन्कमटॅक्स	२२,००,०००.००
१२,७८०.००	दुर्लक्षीत ठेव निधी येणे (Deaf Fund )	१२,७८०.००
-	अँडव्हान्स	२,२०,०००.००
३३,६०,१४७.९६	सायबर अटॅक येणे	३३,६०,१४७.९६
१,३५,६९७.००	विमा अगाऊ हप्ता	१,३१,६४१.००
२,७४,८२१.००	नॉन बैंकिंग असेट	-
३,४२,७४,८७,३३०.३२	एकूण	३,९०,२९,७६,३६५.५७

### श्री.सुनिल भिकाजी जाधव-उपाध्यक्ष

श्री.संजय पां.ओगले      श्री.अनिलकुमार श्री.करंगुटकर  
 सौ.अनामिका सौ.जाधव      श्री.अ.रज्जाक अ.अजीज डोसानी  
 सौ.धनश्री द.मोरे      श्री.प्रसाद ना.मोहरकर  
 श्री.सुरेश द.गवस      अँड.श्री.शशिकांत ग.सुतार

### श्री.जयंत हणमंत अभ्यंकर- अध्यक्ष

श्री.हनिफ मु. काळी      श्री.राजेंद्र श्री.कुशे  
 श्री.विजय श्री.पाढ्ये      श्री.रफिक खु.नेवरेकर  
 श्री.रमेश भै.काळे      श्री.दिलीप भा.दिवटे



बँका-तोटा पत्रक ०१/०४/२०२१ ते ३१/०३/२०२२ (सर्व शाखांसहित)

३१०३।२०२१	खर्च		३१०३।२०२२
१८,२९,८६,४१७.८२	कर्ज व ठेवीवरील व्याज		२१,२५,६८,७११.९९
१८,२९,८६,४१७.८२	ठेवीदारांना व्याज	२१,२५,६८,७११.९९	
३,२८,९५,५५५.५०	पगार, भत्ते, प्रॉ.फंड, वर्गणी, ग्रॅच्युइटी इ.		३,८२,४९,८५४.००
६३,६६,५९४.२६	भाडे, कर, विमा, वीज बिल, विलअसिंग भाडे, जी.एस.टी.टॅक्स		७१,३७,५१४.१२
८,२३,२६३.५७	टपाल, तार, फोन बिल इत्यादी		५,१९,८८३.९९
५४,२४,६९१.६८	घसारा		४२,८२,७०२.५६
१०,२५,२५२.३०	प्रिंटिंग स्टेशनरी आणि जाहिरात		१५,४३,८८६.५४
२,८४,६६०.००	संचालक मंडळ सभा, भत्ते व मानधन		३,०२,३००.००
१,५९,२४,१५७.४६	अन्य खर्च :		१,७१,७०,०५०.९३
३०,५५,१७०.००	जनता अल्पबचत कमिशन	३४,६५,५८३.००	
१,१२,१९०.००	सदस्यता वर्गणी	१,०२,११८.००	
३४,०४,५४१.५४	ठेव विमा हप्ता	४२,१०,५९७.४६	
२,२८,२८४.००	प्रवास खर्च	३,२०,२९२.००	
२,८५,११७.००	अतिथी खर्च	३,२०,९३४.९०	
२७,२७०.००	संचालक मंडळ सभा खर्च	३४,५८५.००	
२,९८,३९२.८३	इतर खर्च	२,७७,७८३.४४	
२०,०००.००	कायदे सल्लागार फी	१,०३,५००.००	
३२,८०१.३४	कर्मचारी गणवेश	१,१८,८६७.१२	
२,६९,५७५.६०	शासकीय रोखे चार्जेस	६०,८१६.७५	
१,३४,९५९.६८	लेखापरिक्षण फी	-	
७,२२,५३७.५८	सभा / समारंभ खर्च	१,९४,५७४.००	
२,९४,५१६.००	कॅटीन खर्च	३,०७,५९७.००	
२३,३२०.००	लवाद खर्च	१८,२७५.००	
१,९३,४१६.७२	वार्षिक सर्वसाधारण सभा खर्च	२,२४,२८१.८६	
७,०८,७०२.८४	दुरुस्ती व देखभाल खर्च	८,३७,४५०.७४	
३०,२६,७४९.०६	संगणक तपासणी फी / क्लाऊड होस्टिंग फी	४३,७९,०५४.९८	
२४,२६,४३,९७९.३२	पुढील पानावर		२७,९५,८१,१६४.३७



## राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

**बफा-तोटा पत्रक ०१/०४/२०२१ ते ३१/०३/२०२२ (सर्व शाखांसहित)**

३१०३।२०२१	उत्पन्न		३१०३।२०२२
१९,९४,६१,२६८.४०	कर्ज खात्यावरील व्याज		२२,९१,४३,३७४.०७
७,६०,६२,८९९.७३	गुंतवणुकीवरील व्याज, लाभांश		८,३६,४०,१५६.२०
३,१३,६४,६१८.७६	कायम ठेव व्याज	२,६३,८१,८८९.००	
-	शेअर्स वरील लाभांश	१,२४८.००	
४,४६,९८,२८०.९७	सरकारी रोख्यांवरील व्याज	५,७२,५७,०१९.२०	
२,०८,९६,७७४.००	सरकारी रोख्यांवरील नफा		७,८९,६६१.००
७७,७३,९९५.३१	कमिशन, ब्रोकरेज		९०,१७,३७०.२०
७३,४५,२५४.१७	अन्य जमा		६८,९८,४०४.५२
४४,१५,१०९.५३	सेवा शुल्क	३५,६७,३८०.०८	
२२,६२,६०१.२८	किरकोळ जमा	२४,३७,२५१.१२	
१,०९,५००.००	लॉकर भाडे	१,२५,५००.००	
५,५८,०४३.३६	नोटीस चार्जेस, पोस्टेज, अन्य	७,६८,२७३.३२	
१,८०,०००.००	सोने तारण अफरातफर वसुली		
-	प्रोविजन रिवर्सल (Ex-Gratia)		२,५०,०००.००
३१,१७,२०,१११.६१	पुढील पानावर		३२,९७,३८,९६५.९९



बनका-तोटा पत्रक ०१/०४/२०२१ ते ३१/०३/२०२२ (सर्व शाखांसहित)

३१०३।२०२१	खर्च		३१०३।२०२२
२४,२६,४३,९७९.३२	मासील पानावरून		२७,९५,८१,१६४.३७
२,५००.००	बँक प्रोफेशन टॅक्स	२,५००.००	
४,३८,२४७.२०	संगणक खर्च	४,०७,२९२.८०	
६,३५,०३६.५७	इंधन खर्च	४,२३,९७५.००	
९,७७,९३६.७०	ए.टी.एम.चार्जेस	११,१०,७१०.००	
१,०६,६९७.८०	वाहन खर्च	२,४९,२६१.८८	
९,२६,९९५.००	शिफ्टिंग ऑफ गवर्नर्मेंट सिक्युरिटी (घसारा)	-	
२,२२,३८,७९८.००	तरतुदी		२,७५,४९,९७९.००
५,२८,५७०.००	अॅमोर्टियझेशन ऑफ गवर्नर्मेंट सिक्युरिटी	५,१५,६६१.००	
२०,००,०००.००	कर्मचारी रजा तरतूद	९,००,०००.००	
१२,००,०००.००	लेखापरिक्षण फी	८,००,०००.००	
३,००,०००.००	सानुग्रह अनुदान	१५,००,०००.००	
१५,५०,०००.००	कर्ज तरतूद	१०,००,०००.००	
१२,००,०००.००	कर्मचारी पगार तरतूद	-	
२५,००,०००.००	संशयीत बुडीत कर्ज निधी	-	
६५,५०,०००.००	कोब्हीड-१९ रेम्युलेट्री तरतूद	-	
३,५०,०००.००	गुंतवण्णकीवरील घसारा तरतूद	१,१३,४८,२००.००	
३३,६०,९४८.००	सायबर हल्ला तरतूद	-	
	कोब्हीड-१९ रिझॉल्युशन फ्रेमवर्क २	१,१४,८६,११८.००	
१,८७,१२,८०८.००	आयकर तरतूद		३८,३४,७९१.००
२,५०,३८,०७३.०२	बनका-तोटा खाते		१,६५,७९,२९१.९४
३१,१७,२०,१९१.६१	एकूण		३२,९७,३८,९६५.९९

ठिकाण :- राजापूर

दिनांक :- १२/०४/२०२२

श्री.शेखरकुमार उत्तम अहिरे

मुख्यकार्यकारी अधिकारी

लेखापरिक्षण अहवालातील शेन्यास पात्र राहन संमत

सही/-

श्री.रमेश भैरु काळे

लेखापाल

डी.ए.पी.एन.एस. अॅण्ड कंपनी

चार्टर्ड अकाउंटंट्स, पुणे

श्री.निखिलेश ए. शाह - पार्टनर



## રાજાપૂર અર્બન કો-ઓપ.બેંક લિ., રાજાપૂર (રત્નાગિરી)

**નફા-તોટા પત્રક ૦૧/૦૪/૨૦૨૧ તે ૩૧/૦૩/૨૦૨૨ (સર્વ શાખાંસહિત)**

૩૧૦૩૧૨૦૨૧	ઉત્પન્ન		૩૧૦૩૧૨૦૨૨
૩૧,૧૭,૨૦,૧૯૧.૬૧	માગીલ પાનાવરુન		૩૨,૧૭,૩૮,૧૬૫.૧૧
૩૧,૧૭,૨૦,૧૯૧.૬૧	એકૂણ		૩૨,૧૭,૩૮,૧૬૫.૧૧

### **શ્રી.સુનિલ ભિકાજી જાધવ-ઉપાધ્યક્ષ**

શ્રી.સંજય પાં.ઓગલે      શ્રી.અનિલકુમાર      શ્રી.કરંગુટકર  
 સૌ.અનામિકા સૌ.જાધવ      શ્રી.આ.રજ્જાક અ.અજીજ ડોસાની  
 સૌ.ધનશ્રી દ.મોરે      શ્રી.પ્રસાદ ના.મોહરકર  
 શ્રી.સુરેશ દ.ગવસ      અડ.શ્રી.શશિકાંત ગ.સુતાર

### **શ્રી.જયંત હણમંત અભ્યંકર- અધ્યક્ષ**

શ્રી.હનિફ મુ. કાઝી      શ્રી.રાજેંદ્ર શ્રી.કુશે  
 શ્રી.વિજય શ્રી.પાધ્યે      શ્રી.રફિક ખુ.નેવરેકર  
 શ્રી.રમેશ ભૈ.કાળે      શ્રી.દિલીપ ભા.દિવારે





अंदाजपत्रक सन २०२२-२०२३

खर्च

अ. क्र.	खर्चाचा तपशील	सन २०२१-२०२२ चा अंदाज	सन २०२१-२०२२ चा प्रत्यक्ष खर्च	फरक	सन २०२२-२०२३ चा अंदाज
१	२	३	४	५	६
१	ठेवी व कर्जावरील व्याज	२४,४८,८७,०००	२१,२५,६८,७११	-३,२३,१८,२८९	२६,५६,६७,१३०
२	पगार व भत्ते	३,८३,८०,९००	३,८२,४९,८५४	-१,३१,०४६	४,५०,६०,५००
३	संचालक मंडळ सभा भत्ते व मानधन	३,२५,०००	३,०२,३००	-२२,७००	३,३५,०००
४	भाडे, कर, विमा	४४,३०,८००	७१,३७,५१४	२७,०६,७१४	७२,५५,४००
५	टपाल, तार, टेलिफोन	९,२०,४००	५,१९,८८४	-४,००,५१६	८,२५,७००
६	हिंशेब तपासणीस फी	१५,६५,५००	८,००,०००	-७,६५,५००	१२,००,०००
७	प्रिंटिंग स्टेशनरी	११,५६,३००	१५,४३,८८६	३,८७,५८६	१७,६६,३४०
८	वाहन इंधन व देखभाल	७,८०,९००	६,७३,२३६	-१,०६,८६४	८,४५,६००
९	जनता अल्पबचत कमिशन	३४,२०,९००	३४,६५,५८३	४४,६८३	३५,६६,३४०
१०	इतर खर्च	१,३५,२२,८००	१,३०,३१,२३३	-४,९१,५६७	१,३७,४७,१००
११	घसारा	५५,३४,५००	४२,८२,७०३	-१२,५१,७९७	३८,५६,८००
१२	इतर तरतूदी	१,६२,३४,०००	२,६७,४९,९७९	१,०५,१५,९७९	२,१५,२०,०००
१३	आयकर तरतूद	९८,६५,३४४	३८,३४,७९१	-६०,३०,५५३	९७,००,५०७
१४	नफा	२,८०,७८,२८६	१,६५,७९,२९१	-१,१४,९८,९९५	२,७६,०९,१३६
	एकूण	३६,९१,०१,८३०	३२,९७,३८,९६५	-३,९३,६२,८६५	४०,२९,५५,५५३



# राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

अंदानपत्रक सन २०२२-२०२३

## उत्पन्न

अ. क्र.	उत्पन्नाचा तपशील	सन २०२१-२०२२ चा अंदाज	सन २०२१-२०२२ चे प्रत्यक्ष उत्पन्न	फरक	सन २०२२-२०२३ चा अंदाज
१	२	३	४	५	६
१	कर्जावरील व्याज	२७,३५,१७,९३०	२२,९१,४३,३७४	-४,४३,७४,५५६	२८,९९,४५,२६५
२	गुंतवणूकीवरील व्याज व नफा	८,००,१२,५००	८,४४,२९,८१७	४४,१७,३१७	९,६१,२०,२८८
३	कमिशन	७५,६०,९००	९०,१७,३७०	१४,५६,४७०	९८,४५,०००
४	इतर जमा	८०,१०,५००	७१,४८,४०४	-८,६२,०९६	७०,४५,०००
एकूण		३६,९१,०१,८३०	३२,९७,३८,९६५	-३,९३,६२,८६५	४०,२९,५५,५५३



**RAJAPUR URBAN CO.OP. BANK LTD.**  
CASH FLOW STATEMENT FOR FY 2021-2022

Cash in Flow	Rs. FY 20-21	Rs. FY 21-22	Cash Outflow	Rs. FY 20-21	Rs. FY 21-22
Increase in Surplus (P&L) a/c	48,65,170	-	Increase in Cash Bal	2,81,82,977	2,45,27,572
Increase in Share Capital	92,15,990	81,28,140	Increase in Bank Bal	5,25,09,724	-
Increase in Reserve	3,61,29,805	4,26,65,754	Increase in Investment(net)	24,26,59,556	21,96,80,575
Increase in Public Deposit	63,78,12,828	44,22,17,484	Increase in Advance & Loan	37,20,86,705	24,41,46,873
Increase in Other Payables	72,74,326	-	Increase in Int. Receivable	82,83,591	34,14,462
Increase in Int. Payable	62,54,814	21,62,270	Increase in Other receivable	25,40,210	-
Increase in OD Int.Reserve		16,85,568	Decrease in Other		1,29,94,639
Decrease in Other Receivable		29,95,664	Payables & prov.		
Decrease in Ins.Prem.Adv.		4,056	Increase in Ins.Prem.Adv.	10,279	
Decrease in Bank C/A		1,04,05,522	Decrease in Surplus		84,58,781
Decrease in FA (net)	31,60,808	26,00,384	(P&L) a/c		
Increase in OD Int. Reserve	14,59,301	83,239			
Increase in RGGS/NEFT		2,74,821			
Decrease in Nonbanking Asset	1,00,000				
<b>Total Rs.</b>	<b>70,62,73,042</b>	<b>51,32,22,902</b>	<b>Total Rs.</b>	<b>70,62,73,042</b>	<b>51,32,22,902</b>

Note :- Previous Years figures has been regrouped.  
Place- Rajapur  
C.E.O.

Per our separate report of even Date.  
Date :- 12/04/2022  
Chairman

Internal Auditor  
As Per our separate report of even Date.

Statutory Auditor  
**M/S DAPNS & CO**

Chartered Accountants  
**CA Nikhilesh A Shah**

Partner

M.N. 124041  
FRN : 101412W

Director

Accountant/Sr.Officer

Place: Rajapur  
Date:- 26/06/2022



## SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES FINANCIAL YEAR : 2021-2022

### 1 ACCOUNTING CONVENTIONS :

1.1 The accounts of the organization are prepared under the historical cost convention & going concern basis & it has followed mercantile system except otherwise stated and accounting policies mentioned elsewhere are as per the generally accepted business practices & accounting policies followed by the organization which confirm to Statutory provisions of practice prevailing in Banking Industry in India. Observation on going concern has been given in Part A. The presentation of Financial statements requires the estimates and assumptions to be made that affect the reported amount of Assets and Liabilities at the date of financial statements and reported amount of Revenue and Expences during the reporting period. The difference between actual results and estimates are recognised in the period in which results are known/ materialised.

### 2 FIXED ASSETS :

- i Fixed Assets are recorded on Closing Written Down Value after adjusting current year's addition/ deductions & depreciation from Op.W.D.V. and at historical cost.
- ii Cost comprises the purchase price and any attributable cost of bringing the Asset to its working condition for its intended use, including Interest.
- iii Depreciation on Fixed Assets is provided on Written Down Value basis on Furniture & Fixture, Deadstock, Books, Building, Vehicle and on Computers, UPS, Batteries and Note Machine etc. at Straight Line method at the rates considered appropriate by management given below :

Furniture, Fixture, Deadstock, Books	10.00%
Building	5.00%
Vehicle	15.00%
Computer Hardware, Software, UPS, Battery	33.33% on SLR.

- iv Depreciation on opening balance and addition upto 30th Sept. Is provided on full rates and addition after 30th Sept. is at half the rates.
- v As per the Owners assessment there was no impairment in the Asssets,except provided.
- vi No revaluation of fixed assets has been made during the Year.

### 3 INVESTMENTS :

- i Bank has classified Investments, as per RBI guidelines into (i) Held to Maturity (ii) Held for Trading and (iii) Available for sale.
- ii Investment Portfolio for the purpose of disclosure in the Balancesheet has been categorized into (i) Govt.Securities (ii) Other approved securities (iii) Shares (iv) Debentures and Bonds (v) Others
- iii Investment classified as HFT , AVS are mark to market and as per RBI guidelines FIMADA rates as of 31/3/2021 has been considered. While net depreciation, if any, under each classification is provided for , net appreciation if any has been ignored.
- iv Investment classified as HTM have been carried at acquisition cost. In case of securities acquired at a Premium, necessary amortisation is provided for as per RBI directives.



#### 4 ADVANCES :

- i All Advances has been classified under four category i.e. (i) Standard Assets (ii) Sub Standard Assets (iii) Doubtful Assets and (iv) Loss Assets in accordance with the guidelines issued by R.B.I. from time to time.
- ii Provision on advances categorised under head Sub Standard, Doubtful and Loss Assets is made in accordance with the guidelines issued by RBI. In addition, a general provision has been made on all standard assets as per RBI directives.
- iii The Overdue Interest in respect of NPA advances has been separately recorded under "Over Due Int. Reserve".

#### 5 INVENTORIES (PRINTING AND STATIONERY STOCK) :

- i Bank has classified Certain Printing & Stationery items as Closing stock and these are valued at cost or market which ever is low & which are computed by the management of the organisation. Securities AVS/HFT has been valued at cost or market which ever is low.

#### 6 BORROWING COST :

- i Borrowing cost are recognized as expenses in the period in which they are incurred except borrowing for acquisition of qualifying assets which are capitalized upto the date, the asset is ready its intended use.

#### 7 REVENUErecognition :

- i Revenue from the sale of goods/rendering service is recognized upon passage of title/check out to / by the customer which generally co-incides with their delivery & / invoice.
- ii In case of any Income where the ability to assess the ultimate collection by the Owner, with reasonable certainty is lacking at the time of raising any claim revenue recognition is postponed to the extent of uncertainty involved.
- Income from NPA A/c has been recognised, as per RBI guidelines on actual realisation basis.
- iii Interest/Charges irrecoverable on advances to suppliers as well as other claims are not treated as accrued due to uncertainty of realization/ acceptance and therefore accounted for on receipt basis.
- iv Income from BG Commission, Locker Rent and Penal Int. and Expenditure on Int.on MFD has been accounted on cash basis.Rebate on loan scheme is accounted on approval and paid basis.
- v Expences on election is to be treated as Deferred Revenue Exps. And be write off in the 5 years equally which is paid over & above election fund provision available.

#### 8 PROVISIONS & CONTINGENT LIABILITIES :

- i A provision is recognized when organization has a present obligation as a result of past event and it is probable that an outflow of resources will be required to settle the obligation, in respect of which a realizable estimate can be made on past experiences. Provisions are not discounted to its present value and determined based on management estimate.
- ii No provision for Contingent Liabilities is made as future outcome can not be ascertained with reasonable certainties. Such Contingent liabilities if any estimated by management are separately disclosed in the Notes on Accounts on Balancehseet by the management, reviewed annually.



# राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

## 9 STAFF RETIREMENT BENEFITS :

- i The liability towards Gratuity has been assessed on actuarial valuation done by LIC, as Bank has participated into Group Gratuity Scheme of LIC of India, under defined contribution plans.
- ii In case of P.F., Bank's contribution towards P.F. is accounted for on basis of contribution to the scheme, as Bank has participated into scheme of Comm.of P.F.
- iv Bank has considered on average for the purpose of provision for leave encashment during the year.

## 10 TAXATION :

- i Deffered Tax Assets / Liabilities has not been accounted assessing the permanent & temporary nature of transactions & Working of said for current year.

## 11 FOREIGN CURRENCY TRANSACTION :

- i There was no such Transactions carried during the financial year by the organization.

## 12 SEGEMENT REPORTING :

The Entire business of organization is one composite Business not liable for different risk and rewards, consequently in the opinion of the organization AS 17 on Segment Reporting is not applicable to it and its record is maintained as such also.

## II NOTES ON ACCOUNTS :

### A CONTINGENT LIABILITY :

Bank has identified and disclosed following contingent liabilities :

- a Bank Gurantee/ LC : Nil
- b Deposit Education and Awareness Fund receivable Rs.9.43 Lakhs.

### B Other Notes on Accounts :

#### 1 AS 21 : Consolidated Financial Statements :

Since organization does not have any subsidiary approved legal organization/ society, the AS 21 regarding consolidated financial statements is not applicable.

- 2 Owner of the Organisation hereby confirm that these financial statements & Accounting Policies, Notes on Accounts and related documents have been prepared by themselves, for which & record maintained of these or for any accounting entry no suggestion has been provided by this Auditor & we hereby agreed that his responsibility is to express opinion on that only.

#### 3 Disclosure as required under M.S.M.E.Act :

Following information has been disclosed by the Auditee :

Interest paid /provided to Eligible Suppliers - Micro and Small enterprises as per said Act : Rs.Nil  
Amount of interest unpaid and not provided to such Eligible Suppliers - Not quantified.

#### 4 Inter Branch Transaction :

Reconciliation of transactions between Branch and Head Office has been upto date as of 31st March 2022, unreconciled O/S amount in said A/c was Rs.Nil.

- 5 The Outstanding loans as of 31/03/2022 to members of Board of Directors and their relative were Rs.5.55 lakh, which is exception allowed by RBI as loan to employee Directors, FD Loan etc.
- 6 Investment classified as HFT , AVS are mark to market and as per RBI guidelines FIMADA rates as of 31/3/2022 has been considered. While net depreciation, if any, under each classification is provided for , net appreciation if any has been ignored. Investment classified as HTM have been



carried at acquisition cost. In case of securities acquired at a Premium, necessary amortisation is provided for as per RBI directives.

**7 Investment in India :** (Rs.in Lakhs)

Particulars	2021-2022	2020-2021
Value of Investments :		
Gross Value of Investments	14,176.19	11,979.39
Less : Provision for Depreciation	222.32	108.84
Net Value of Investments	13,953.87	11,870.55

**9 Non SLR Investment Portfolio :** (Rs.in Lakhs)

Issuer	31/03/2022	31/03/2021
PSU's	--	--
FI's : IIBI Bonds	--	--
Public Sector Banks	--	--
Mutual Funds	--	--
Other : Shares of RDCC, MSC Bank	0.10	0.10
Sub Total	0.10	0.10
Less : Prov.towards Depr.for same	--	--
Total	0.10	0.10

**10 Non Performing Non SLR Investments :** (Rs.in Lakhs)

Particulars	2021-2022	2020-2021
Op.Balance	--	--
Addition during the Year	--	--
Reduction during the Year	--	--
Closing Balance	--	--
Total Provision Held	--	--

11 Penalties imposed by RBI : Rs. Nil as reported.

12 Previous Year's figures have been regrouped/rearranged whenever necessary to confirm to the layouts of accounts of the current year.

For Rajapur Urban Co.Op.Bank Ltd.

CEO

Place : Rajapur Date : 09/04/2022

Internal Auditor

Statutory Auditor

**M/S DAPNS & CO**

Chartered Accountants

**CA Nikhilesh A Shah**

Partner

M.N. 124041

FRN : 101412W

UDIN : 22124041ALREMK1365

Place: Rajapur  
Date:- 22/06/2022



## वैद्यानिक लेखापरिक्षकांचा अहवाल

प्रति,

सभासद

राजापूर अर्बन को-ऑप बँक लि. राजापूर (रत्नागिरी)

पहिला मजला, रोयल प्लाझा, एस.टी. डेपो समोर,

मु.पो. ता. राजापूर, जि. रत्नागिरी - ४१६७०२

### आर्थिक पत्रकांवर अहवाल

- १) राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि., राजापूर यांचे सोबत जोडलेले आर्थिक विवरणांची ३१ मार्च २०२२ चे लेखापरिक्षण आम्ही केले आहे. त्यामध्ये ताळेबंद पत्रक ३१ मार्च २०२२ पर्यंतचे असून त्या वर्षाच्या अखेरी पर्यंतचे नफा आणि तोटा व रोख प्रवाह (Cash Flow) विवरण पत्रक आणि हिशेबाबाबतच्या धोरणांचा अर्थपूर्ण सारांश आणि इतर स्पष्टीकरणात्मक माहिती दिलेली असून, संस्थेच्या १० शाखांच्या लेखा परिक्षीत विवरणांचा त्या आर्थिक पत्रकांमध्ये समावेश आहे.

### व्यवस्थापनाची आर्थिक विवरणपत्राची जबाबदारी

- २) बँकींग रेग्युलेशन कायदा १९४९ (जो सहकारी बँक / संस्थांना लागू आहे), रिझर्व बँकेने जाहीर केलेली मार्गदर्शक तत्वे, नेशनल बँकेने शेती व ग्रामीण विकासाबाबत जाहीर केलेली मार्गदर्शक तत्वे, सहकारी संस्था महाराष्ट्राचे निबंधक, महाराष्ट्र सहकारी कायदा १९६०, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ (जे लागू असतील ते) आणि भारतात मान्यता प्राप्त सर्वसाधारण हिशेब लिखाणाबाबतची तत्वे जी बँकांना लागू आहेत, त्या नुसार सत्य व वास्तव आर्थिक परिस्थिती, आर्थिक कामगिरी दर्शविणारी बँकेची आर्थिक पत्रके, रोख प्रवाह पत्रक (Cash Flow) तयार करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. या जबाबदारी मध्ये संकल्पना करणे, अमलात आणणे आणि आर्थिक विवरण तयार करण्याबाबत, अंतर्गत नियंत्रण संबंधात महत्वाच्या चुकीच्या विवरणपत्रामधून मुक्त राहील, मग ती फसवणूक व चुकीमुळे असेल, याची जबाबदारी व्यवस्थापनाची राहील.

### लेखापरिक्षकाची जबाबदारी

- ३) आम्ही केलेल्या लेखा परिक्षणावर त्या आर्थिक पत्रकांवर मत व्यक्त करणे ही आमची जबाबदारी आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकॉटेंट्स ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या लेखा परिक्षणाचे मानकानुसार आम्ही लेखा परिक्षण केले आहे. सदर आर्थिक पत्रके महत्वाच्या चुकांपासून मुक्त असावीत यासाठी वाजवी आश्वासन मिळण्यासाठी सदर मानकानुसार नैतिक आवश्यकता आणि हिशेब तपासणीसाठी योजना व अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.
- ४) लेखापरिक्षेमध्ये आर्थिक पत्रकांचे उघड केलेले रक्कम व खुलासे या संबंधी पुरावा जमा करणे समाविष्ट आहे व ते लेखा परिक्षकाच्या अभिप्रायावर अवलंबून आहे; या मध्ये चुका किंवा अपहारामुळे आर्थिक पत्रकांमध्ये भौतिक/महत्वाचा चुकीचे विधानांचा धोकांच्या मुल्य मापनाचा समावेश आहे. सदर जोखमीचे मुल्य मापन करताना हिशेब तपासणीस बँकेचे आर्थिक पत्रकांची तयार करण्यासंबंधी व निष्पक्ष सादरीकरणा बाबतचे अंतर्गत नियंत्रण तपासून परिस्थितीनुसार योग्य हिशेब तपासणी पद्धत ठरवतात पण ती बँकेचा अंतर्गत नियंत्रणाच्या परिणामकारकतेवर मत व्यक्त करण्याच्या उद्देशाने नसते. व्यवस्थापनाने वापरलेली लेखा धोरणाची योग्यता आणि लेखा अंदाजांचा वाजवीपणाचे मुल्यमापनाचा समावेश व त्याच बरोबर आर्थिक पत्रकांचे सर्वसाधारण सादरीकरणाचा समावेश हिशेब तपासणी मध्ये होतो.
- ५) लेखापरिक्षेचा पुरावा जो आम्ही मिळविला आहे तो अभिप्रायाचा पाया म्हणून पुरेसा आणि योग्य आहे असा आमचा विश्वास आहे.



## अभिप्राय

६) आमच्या मतानुसार आणि आम्हास मिळालेल्या पुर्ण माहिती नुसार आणि आम्हाला दिलेल्या स्पष्टीकरणा नुसार, मात्र सोबतच्या स्वतंत्र अहवालास मुख्यतः भाग 'अ' ला अनुसरुन, वर नमूद आर्थिक पत्रके व त्या सोबतची स्पष्टीकरणार्थ असलेली टीप ही बँकींग रेग्युलेशन अऱ्कट १९४९ (जो सहकारी बँकांना लागू होतो), महाराष्ट्र सहकारी सोसायटी अऱ्कट १९६०, महाराष्ट्र सहकारी सोसायटी नियम १९६१ आणि शेती व ग्रामिण विकासासाठी असलेली नैशनल बँक यांनी आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया व निबंधक, सहकारी संस्था यांनी बँकासाठी जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार;

- जे ताळेबंद पत्रकाच्या संदर्भात बँकेच्या बाबतीत दि. ३१ मार्च २०२२ रोजीचा,
- जे नफा आणि तोटा विवरण पत्राच्या नफा बाबत जो त्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी, आणि
- जे रोखता प्रवाह (Cash Flow) स्टेटमेंट विवरण पत्राच्या वरुन रोखता प्रवाह (Cash Flow) जो त्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी;

हे खेरे व प्रामाणिक मत (True & fair view) दर्शवत आहे आणि जी भारतामध्ये सर्वसाधारणपणे मान्यता प्राप्त लेखा मापदंडाला अनुरूप आहेत.

## इतर कायदेशीर आणि नियामक बाबींवरील अहवाल

- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील तरतूदी नुसार आणि बँकींग रेग्युलेशन अऱ्कट १९४९ मधील शेड्यूल ३ मधील फॉर्म 'अ' नुसार ताळेबंद पत्रक आणि नफा तोटा विवरण पत्र तयार केलेला आहे.
- सोबतच्या भाग अ, ब, क मधील स्वतंत्र अहवालास अनुसरुन आम्ही अहवाल देतो की,
  - आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आणि स्पष्टीकरणानुसार, जे आमच्या लेखापरिक्षणासाठी जरुर आहे ते मिळालेल्या पुऱ्या माहितीनुसार आम्हास असे आढळून आले आहे की, ते समाधानकारक आहे.
  - आमचे मते व आम्ही केलेले हिशेब पुस्तकांच्या तपासणी नुसार संस्थेने कायदेशीर आवश्यकतेप्रमाणे योग्य हिशेबाची पुस्तके ठेवली आहेत आणि आमच्या लेखापरिक्षणासाठी संस्थेच्या कार्यालये व शाखांमधून आलेली विवरणपत्रे पुरेशी आहेत.
  - आमच्या निदर्शनास आलेले बँकेचे व्यवहार हे बँकेच्या अधिकारात आहेत.
  - या अहवालासंदर्भात ताळेबंद पत्रक आणि नफा-तोटा पत्रक ही हिशेबाची पुस्तके आणि विवरण पत्रे यांचा योग्य मेळ बसवत आहे.
  - बँकेने स्विकारलेली लेखा मापदंड हे बँकांना लागू भारतात सर्वसाधारण मान्यता प्राप्त लेखातत्वांशी सुसंगत आहेत.
- महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम ६९(६) नुसार आवश्यक तपशील सोबतच्या हिशेब तपासणी अहवालामध्ये स्वतंत्रपणे दिला आहे.
- आम्ही आणखी अहवाल देतो की, लेखा परीक्षा चालू असणाऱ्या वर्षी बँकेला 'अ' वर्ग मिळाला आहे.

सही

ठिकाण :- राजापूर  
दिनांक :- २६-०६-२०२२

For M/S DAPANS & CO.  
Chartered Accountants  
**C.A. Nikhilesh A. Shah**  
Partner  
Member No. 124041  
FRN : 101412w  
UDIN : 211065AAAAGT1831

(हे मूळ इंग्रजी अहवालाचे मराठी भाषांतर असून, अर्थान्तरणासाठी मूळ इंग्रजी अहवाल ग्राह्य धरण्यात येईल.)



## राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

### पोटनियम दुरुस्ती

अ. क्र.	पोट-नियम क्रमांक	जुनी शब्दरचना	दुरुस्ती नंतर होणारा पोटनियम क्रमांक	नवीन शब्द रचना	दुरुस्तीचे कारण
१	५	उद्देश : १. ग्राहकांच्या वतीने बॉण्डस्, कर्ज रोखे, वचन चिठ्या व इतर सर्व प्रकारचे दस्तऐवज (सिक्युरिटीज) विकत घेणे व विकणे.	५ (३७)	बॉण्डस्, कर्ज रोखे, वचन चिठ्या व इतर सर्व प्रकारचे दस्तऐवज (सिक्युरिटीज) बँके करीता विकत घेणे व विकणे.	रिझर्व बँके परिपत्रक क्र.. DCBR. BPD (PCB)MC.No.4/16.20. 000/2015-16. Dt.01/07/2015 नुसार मार्गदर्शक तत्वातील मनाई नमूद बाबीनुसार वगळण्यात येत आहे.
२	८	भाग भांडवल : बँके अधिकृत भागभांडवल रु.१०,००,००,०००/- (अक्षरी रूपये दहा कोटी मात्र) इतके असून ते रु.१,०००/- दर्शनी किंमतीच्या १,००,००० इतक्या भागात विभागलेले असेल.	८	भाग भांडवल : बँके अधिकृत भागभांडवल रु.१५,००,००,०००/- (अक्षरी रूपये पंधरा कोटी मात्र) इतके असून ते रु.१,०००/- दर्शनी किंमतीच्या १,५०,००० इतक्या भागात विभागलेले असेल.	बँके स्वनिधी व भांडवल पर्याप्तता (CRAR) निधी यांचे प्रमाण वाढविणे-करीता व अधिकृत भागभांडवलाची मर्यादा संपत येत असल्यामुळे
३	१६	क्रियाशील सभासदांचे अधिकार : १. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार, तथापि कोणत्याही व्यक्तिगत सभासदास प्रतिनिधीद्वारे मतदान करता येणार नाही. तथापि कोणतीही संस्था, कंपनी, भागिदारी फर्म, नोंदणीकृत विश्वस्त संस्था यांना संचालक मंडळाच्या निवडणूकीमध्ये मतदान करणेसाठी प्रतिनिधीची नेमणूक करता येईल. २. सामान्य सभासदांचे सदर पोटनियमामध्ये उल्लेख केलेले सर्व अधिकार क्रियाशील सभासदास राहतील.	१६ (१)  १६ (२)	सभासदांना बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार वेळोवेळी रिझर्व बँक व शासन यांचे मार्गदर्शक तत्त्वे व नियमानुसार अमलांत राहील.  सामान्य सभासदांचे सदर पोटनियमामध्ये उल्लेख केलेले सर्व अधिकार सभासदास राहतील.	रिझर्व बँके परिपत्रक क्र.. DCBR. BPO (PCB/RCB) Cir.No.2/ 14.01.062/2015-16 Dt.01/07/ 2015 व महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ नुसार कलम २७ (३अ) नुसार अंमलात आणणेसाठी बदल करणेत येत आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२८ दि.२८ मार्च २०२२ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम ५ मुख्य अधिनियमाच्या कलम २७ मधील (२) पोट कलम (३) मधील, “क्रियाशील” हा शब्द वगळण्यात येईल अशा सुधारणामुळे दुरुस्ती करण्यात येत आहे. या व्यतिरीक्त जेथे-जेथे “क्रियाशील” शब्द असेल तो वगळण्यात आला आहे असे समजण्यात येईल.



अ. क्र.	पोट-नियम क्रमांक	जुनी शब्दरचना	दुरुस्ती नंतर होणारा पोटनियम क्रमांक	नवीन शब्द रचना	दुरुस्तीचे कारण
४	१७	<p>बँकेच्या निवडणूकांमध्ये मतदान करण्याचा अधिकार :</p> <p>१. फक्त क्रियाशील सभासदांना त्यांनी कितीही भागभांडवल धारण केले असले तरी एका मताचा अधिकार राहील.</p> <p>२. क्रियाशील सभासद व्यक्तीस स्वतः मतदान करण्याचा अधिकार राहील. संस्था, कंपनी, भागिदारी फर्म, नोंदणीकृत विश्वस्त संस्था यांना संचालक मंडळाच्या निवडणूकीमध्ये मतदान करणेसाठी प्रतिनिधी म्हणून भागिदार, संचालक किंवा पदाधिकारी यांची नेमणूक करता येईल.</p> <p>३. क्रियाशील सभासदास कायद्याच्या कलम ७३ सीए (१) (i) मध्ये वर्णन केल्यानुसार डिफॉल्टर झाल्यास मतदान करता येणार नाही.</p>	१७ (१.)	किमान शेअर्स धारणा रक्कम रु. १,०००/- वा अधिक रक्कमेचे शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांना त्यांनी कितीही भागभांडवल धारण केले असले तरी एका मताचा अधिकार राहील.	महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २८ दि. २८ मार्च २०२२ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम ५ मुख्य अधिनियमाच्या कलम २७मधील (२) पोट कलम (३) मधील, “क्रियाशील” हा शब्द वगळण्यात येईल अशा सुधारणांमुळे दुरुस्ती करण्यात येत आहे. या व्यतिरीक्त जेथे-जेथे “क्रियाशील” शब्द असेल तो वगळण्यात आला आहे असे समजण्यात येईल.
			१७ (२.)	किमान शेअर्स धारणा रक्कम रु. १,०००/- वा अधिक रक्कमेचे शेअर्स धारण करणाऱ्या सभासद व्यक्तीस स्वतः मतदान करण्याचा अधिकार राहील. संस्था, कंपनी, भागिदारी फर्म, नोंदणीकृत विश्वस्त संस्था यांना संचालक मंडळाच्या निवडणूकीमध्ये मतदान करणेसाठी प्रतिनिधी म्हणून भागिदार, संचालक किंवा पदाधिकारी यांची नेमणूक करता येईल.	महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २८ दि. २८ मार्च २०२२ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम ५ मुख्य अधिनियमाच्या कलम २७मधील (२) पोट कलम (३) मधील, “क्रियाशील” हा शब्द वगळण्यात येईल अशा सुधारणांमुळे दुरुस्ती करण्यात येत आहे. या व्यतिरीक्त जेथे-जेथे “क्रियाशील” शब्द असेल तो वगळण्यात आला आहे असे समजण्यात येईल.
			१७ (३.)	सभासदास कायद्याच्या कलम ७३ सीए (१) (i) मध्ये वर्णन केल्यानुसार डिफॉल्टर झाल्यास मतदान करता येणार नाही.	महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २८ दि. २८ मार्च २०२२ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम ५ मुख्य अधिनियमाच्या कलम २७मधील (२) पोट कलम (३) मधील, “क्रियाशील” हा शब्द वगळण्यात येईल अशा सुधारणांमुळे



## राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

अ. क्र.	पोट-नियम क्रमांक	जुनी शब्दरचना	दुरुस्ती नंतर होणारा पोटनियम क्रमांक	नवीन शब्द रचना	दुरुस्तीचे कारण
					दुरुस्ती करण्यात येत आहे. या व्यतिरीक्त जेथे-जेथे “क्रियाशील” शब्द असेल तो वगळण्यात आला आहे असे समजण्यात येईल.
५	३९	<p><b>संचालक मंडळ :</b></p> <p>१. अ) सर्वसाधारण जागेसाठी एकूण ८ संचालक असतील. त्यात राजापूर तालुक्यासाठी ७ सर्वसाधारण संचालक असतील व राजापूर तालुका बाहेरीत शाखांसाठी एक संचालक राहील.</p> <p>क) राजापूर तालुक्यातील ७ सर्वसाधारण संचालकांसाठी राजापूर तालुक्यातील क्रियाशील मतदार मतदान करतील.</p>	<p>३९.१.अ)</p> <p>३९.१.क)</p>	<p>बँकेच्या ठेवीनुसार आवश्यक तितक्या संचालकांच्या संचालक मंडळाकडे राहील असे स्पष्ट नमूद असल्याने सर्वसाधारण जागेसाठी रु.१०० कोटीपेक्षा ते रु.५०० कोटींपर्यंत बँकेच्या ठेवीकरीता एकूण १० संचालक असतील. तदनंतर रु.५०० कोटी व त्यावरील बँकेच्या ठेवीकरीता एकूण ११ संचालक असतील त्यात राजापूर तालुक्यासाठी रु.१०० कोटीपेक्षा ते रु.५०० कोटींपर्यंत बँकेच्या ठेवीकरीता ९ सर्वसाधारण संचालक असतील व राजापूर तालुका बाहेरील शाखांसाठी एक संचालकराहील. तसेच रु.५०० कोटी व त्यावरील बँकेच्या ठेवीकरीता ११ सर्वसाधारण संचालक व राजापूर तालुक्याबाहेरील शाखांसाठी एक संचालक राहील.</p> <p>राजापूर तालुक्यातील सर्वसाधारण संचालकांसाठी राजापूर तालुक्यातील किमान शेअर्स धारणा रक्कम रु.१,०००/- वा अधिक रक्कमेचे शेअर्स धारण करणारे सभासद मतदार मतदान करतील.</p>	<p>संचालक मंडळ रचना सुधारीत करणेसाठी स्पष्टतेकरीता.</p> <p>“क्रियाशील” शब्द वगळण्यात आल्याने.</p>



अ. क्र.	पोट-नियम क्रमांक	जुनी शब्दरचना	दुरुस्ती नंतर होणारा पोटनियम क्रमांक	नवीन शब्द रचना	दुरुस्तीचे कारण
		<p>ड) राजापूर तालुक्या बाहेरील असलेल्या एक सर्वसाधारण जागेसाठी राजापूर तालुका बाहेरील शाखा क्षेत्रातील क्रियाशील मतदार मतदान करतील.</p> <p>प) राजापूर तालुक्या बाहेरील सर्वसाधारण संचालकांसाठी मतदान केंद्र लांजा येथे राहील.</p> <p>फ) सर्व राखीव संचालकांसाठी १) राजापूर २) सा.नाटे ३) पाचल ४) लांजा येथे मतदान केंद्रे राहतील.</p>	३९.१.ड)  ३९.१.प)  ३९१.१.फ)	<p>राजापूर तालुक्या बाहेरील असलेल्या एक सर्वसाधारण जागेसाठी राजापूर तालुका बाहेरील शाखा क्षेत्रातील किमान शेर्स धारणा रक्कम रु.१,०००/- वा अधिकरक्कमेचे शेर्स धारण करणारे सभासद मतदार मतदान करतील.</p> <p>राजापूर तालुक्या बाहेरील सर्वसाधारण संचालकांसाठी मतदान केंद्रे लांजा, रत्नागिरी, देवरुख, वैभववाडी, कुडाळ, पडेल येथे व यापुढे बँकेच्या होणाऱ्या शाखांच्या ठिकाणी मतदान केंद्रे राहतील.</p> <p>सर्व राखीव संचालकांसाठी १) राजापूर २) सा.नाटे ३) पाचल ४) लांजा ५) रत्नागिरी ६) देवरुख ७) वैभववाडी ८) कुडाळ ९) पडेल येथे व यापुढे बँकेच्या होणाऱ्या शाखांच्या ठिकाणी मतदान केंद्रे राहतील.</p>	<p>“क्रियाशील” शब्द वगळण्यात आल्याने.</p> <p>सर्व राखीव संचालकांसाठी तालुक्याबाहेरील सर्व शाखांतील सभासद मतदारांना मतदान करता येणेकरीता.</p> <p>सर्व राखीव संचालकांसाठी तालुक्याबाहेरील सर्व शाखांतील सभासद मतदारांना मतदान करता येणेकरीता.</p>
६	४८	संचालक मंडळ सभा :		वगळण्यात येत आहे.	पोटनियम क्र.४२ मध्ये याबाबत स्पष्टता असल्यामुळे सदरचे पोटकलम रद्द करण्यात येत आहे.



### Annexure III

#### Disclosure in financial statements – ‘Notes to Accounts’

##### A. General

The items listed in these Directions shall be disclosed in the ‘Notes to Accounts’ to the financial statements. Banks shall make additional disclosures where material.

##### B. Presentation

In addition to the schedules to the Balance Sheet, a summary of ‘Significant Accounting Policies’ and ‘Notes to Accounts’ shall be disclosed as separate Schedules.

##### C. Disclosure requirements

Banks shall, at the minimum, furnish the following information in the ‘Notes to Accounts’. Banks shall note that mere mention of an activity, transaction or item in the disclosure template does not imply that it is permitted, and banks shall refer to the extant statutory and regulatory requirements while determining the permissibility or otherwise of an activity or transaction. These are common templates for commercial banks and UCBs, unless stated otherwise. RRBs, LABs and UCBs may omit those line items/disclosures which are not applicable/permitted or with no exposure/ transaction both in the current year and previous year. Banks shall disclose comparative information in respect of the previous period for all amounts reported in the current period’s financial statements. Further, banks shall include comparative information for narrative and descriptive information if it is relevant to understanding the current period’s financial statements.

#### 1. Regulatory Capital

##### a) Composition of Regulatory Capital

(Amount in ₹ Lakh)

Sr. No.	Particulars	Current Year Year 2021-22	Previous Year 2020-21
i)	Common Equity Tier 1 capital (CET 1)*/Paid up share capital and reserves@ (net of deductions, if any) Rs.	1808.44	1656.38
ii)	Additional Tier 1 capital*/Other Tier 1 capital@	0.00	0.00
iii)	Tier 1 capital (i+ ii) Rs.	1808.44	1656.38
iv)	Tier 2 capital Rs.	418.50	340.70
v)	Total capital (Tier1+Tier2) Rs.	2226.94	1997.08
vi)	Total Risk Weighted Assets (RWAs) Rs.	16577.00	14242
vii)	CET 1 Ratio (CET 1 as a percentage of RWAs)* / Paid-up share capital and reserves as percentage of RWAs@	10.91%	11.63%
viii)	Tier1 Ratio(Tier 1 capital as a percentage of RWAs)	10.91%	11.63%



Sr. No.	Particulars	Current Year Year 2021-22	Previous Year 2020-21
ix)	Tier2 Ratio(Tier 2 capital as a percentage of RWAs)	2.52%	2.39%
x)	Capital to Risk Weighted Assets Ratio (CRAR) (Total Capital as a percentage of RWAs)	13.43%	14.02%
xi)	Leverage Ratio*	NA	NA
xii)	Percentage of the shareholding of a) Government of India b) State Government (specifyname) <sup>\$</sup> c) Sponsor Bank <sup>\$</sup>	NA	NA
xiii)	Amount of paid-up equity capital raised during the year	91.49	97.87
xiv)	Amount of non-equity Tier 1 capital raised during the year, of which : Give list <sup>7</sup> as per instrument type (perpetual non-cumulative preference shares, perpetual debt instruments, etc.). Commercial banks (excluding RRBs) shall also specify if the instruments are Basel II or Basel III compliant.	NA	NA
xv)	Amount of Tier 2 capital raised during the year, of which Give list <sup>8</sup> as per instrument type (perpetual non-cumulative preference shares, perpetual debt instruments, etc.). Commercial banks (excluding RRBs) shall also specify if the instruments are Basel II or Basel III compliant.	0	0

**b) Draw down from Reserves**

(Amount in ₹ Lakh)

Name Of Reserve	Balance as at 31.03.2022	Amount Drawn Down during the FY-2021-22	Reason for such down of the Reserve if any
Investment depreciation Reserve (Gsec)	222.33	0.00	N A



## राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

### 2. Asset liability management

Maturity pattern of certain items of assets and liabilities

(Amount in ₹ Lakh)

	Day 1	2 to 7 days	8 to 14 days	15 to 30 days	31 days to 2 months	Over 2 months and to 3 months	Over 3 months and up to 6 Months	Over 6 months and up to 1 Year	Over 1 Year and up to 3 Years	Over 3 Years and up to 5 Years	Over 5 Years	Total
Deposits	224.34	435.26	526.78	877.82	1,039.49	1,138.82	2,850.52	6,119.79	13,959.95	1,125.38	6,980.64	35,278.79
Advances	2.17	12.98	15.16	7.49	2.52	20.86	67.70	4,442.07	3,123.92	2,297.44	11,195.59	21,187.90
Investments	0.00	-	-	-	-	-	-	-	-	-	10,101.21	10,101.21
Borrowings	0.00	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Foreign Currency assets	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Foreign Currency liabilities	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-

**Note :** Investments is consider as GOI Secury.

# राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)



**3. Investments**  
**a) Composition of Investment Portfolio**  
**As at 31/03/2022 (Current Year Balance Sheet Date)**

Investments in India							Investments outside India			Total Investment
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or joint ventures	Others investments in India	Total Government securities (including local authorities)	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total Investments outside India
<b>Held to Maturity</b>										
Gross	6175.67	0.00	0.00	0.00	0.00	0.00	6175.67	-	-	-
Less : Provision for non-performing investments (NPI)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	-	-	-
<b>Net</b>	<b>6175.67</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>6175.67</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>-</b>
<b>Available for Sale</b>										
Gross	3925.54	0.00	0.00	0.00	0.00	0.00	3925.54	-	-	-
Less : Provision for depreciation and NPI	222.33	0.00	0.00	0.00	0.00	0.00	222.33	-	-	-
<b>Net</b>	<b>3703.21</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>3703.21</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>-</b>
<b>Held for Trading</b>										
Gross	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	-	-	-
Less : Provision for depreciation and NPI	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	-	-	-
<b>Net</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>-</b>
<b>Total Investments</b>	<b>10101.21</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>10101.21</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>-</b>
Less : Provision for non-performing investments	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	-	-	-
Less : Provision for depreciation and NPI	222.33	0.00	0.00	0.00	0.00	0.00	222.33	-	-	-
<b>Net</b>	<b>9878.88</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>9878.88</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>-</b>

Note : Data of GOI Security Reported Above.



# राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

**As at 31/03/2021 (previous year Balance Sheet Date)**

Investments in India							Investments outside India			(Amount in ₹ Lakh)
Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total investments in India	Government securities (including local authorities)	Subsidiaries and/or joint ventures	Others	
<b>Held to Maturity</b>										
<b>Gross</b>	5593.41	0.00	0.00	0	0.00	0.00	5593.41	0	0	0
Less : Provision for non-performing investments (NPI)	0.00	0.00	0.00	0	0.00	0.00	0.00	0	0	0
<b>Net</b>	5593.41	0.00	0.00	0	0.00	0.00	5593.41	0	0	0
<b>Available for Sale</b>										
<b>Gross</b>	2931.70	0.00	0.00	0.00	0.00	0.00	2931.7	0	0	0
Less : Provision for depreciation and NPI	108.76	0.00	0.00	0.00	0.00	0.00	108.76	0	0	0
<b>Net</b>	2822.94	0.00	0.00	0.00	0.00	0.00	2822.94	0	0	0
<b>Held for Trading</b>										
<b>Gross</b>	0.00	0.00	0.00	0	0.00	0.00	0.00	0	0	0
Less : Provision for depreciation and NPI	0.00	0.00	0.00	0	0.00	0.00	0.00	0	0	0
<b>Net</b>	0	0	0	0	0	0	0	0	0	0
<b>Total Investments</b>	8525.11	0.00	0.00	0	0.00	0.00	8525.11	0	0	0
Less : Provision for non-performing investments	0.00	0.00	0.00	0	0.00	0.00	0.00	0	0	0
Less : Provision for depreciation and NPI	108.76	0.00	0.00	0.00	0.00	0.00	108.76	0	0	0
<b>Net</b>	8416.35	0.00	0.00	0.00	0.00	0.00	8416.35	0	0	0

Note : Data of GOI Security Reported Above.



**b) Movement of Provisions for Depreciation and Investment Fluctuation Reserve**

(Amount in ₹ Lakh)

Particulars	Current Year 2021-2022	Previous Year 2020-2021
i) Movement of provisions held towards depreciation on investments		
a) Opening balance	108.85	105.35
b) Add : Provisions made during the year	113.48	3.50
c) Less : Write off/write back of excess provisions during the year	0.00	0.00
d) Closing balance	222.33	108.85
ii) Movement of Investment Fluctuation Reserve		
a) Opening balance	146.59	85.59
b) Add : Amount transferred during the year	20.00	61.00
c) Less : Drawdown	0.00	0.00
d) Closing balance	166.59	146.59
iii) Closing balance in IFR as a percentage of closing balance of investments <sup>13</sup> in AFS and HFT/Current category	4.24	5.00

Gross Amt in AFS considered

Note : As per RBI circular Bank has recommended Rs. 30 Lakhs from N P Appropriation for FY 2021-22 and considering the same IFR % to AVS is 5% for F.Y.2021-2022

**c) Sale and transfers to/from HTM category**

Note : There is no Sale and transfers to/from HTM category other than permissible limits and which is at start of year as above by RBI and there is no provision required for such shifting.

**d) Non-SLR investment portfolio**

**i) Non-performing non-SLR investments**

(Amount in ₹ Lakh)

Sr. No.	Particulars	Current Year 2021-2022	Previous Year 2020-2021
a)	Opening balance	0.10	0.10 (Shares)
b)	Additions during the year since 1st April	0.00	0.00
c)	Reductions during the above period	0.00	0.00
d)	Closing balance	0.10	0.10
e)	Total provisions held	0.00	----



## राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

### ii) Issuer composition of non-SLR investments

(Amount in ₹ Lakh)

Sr. No.	Issuer	Amount		Extent of Private Placement		Extent of 'Below Investment Grade' Securities		Extent of 'Unrated' Securities		Extent of 'Unlisted' Securities	
(1)	(2)	(3)		(4)		(5)		(6)		(7)	
		Current year	Previous year	Current year	Previous year	Current year	Previous year	Current year	Previous year	Current year	Previous year
a)	PSUs	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
b)	FIs	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
c)	Banks (D.C.C.)	0.10	0.10	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.10	0.10
d)	Private Corporates	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
e)	Subsidiaries/ Joint Ventures	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
f)	Others	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
g)	Provision held towards depreciation	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	Total*	0.10	0.10	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.10	0.10

### e) Repo transactions (in face value terms)

No Repo transactions (in face value terms) in the current and previous Financial Years

### 4. Asset quality

#### a) Classification of advances and provisions held as on 31.03.2022

(Amount in ₹ Lakh)

	Standard	Non-Performing			Total Non- Performing Advances	Total
	Total Standard Advances	Sub- standard	Doubtful	Loss		
Gross Standard Advances and NPAs						
Opening Balance	18439.58	115.00	191.85	0.00	306.85	18746.43
Add : Additions during the year	0.00	0.00			54.09	--
Less : Reductions during the year*	0.00	0.00			32.52	--



	Standard	Non-Performing			Total
	Total Standard Advances	Sub-standard	Doubtful	Loss	Total Non-Performing Advances
Closing balance	20859.47	46.71	281.71	0.00	328.42 21187.90
*Reductions in Gross NPAs due to :					
i) Upgradation					-- --
ii) Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)					32.52 --
iii) Technical/Prudential Write-offs					-- --
iv) Write-offs other than those under (iii) above					-- --
<b>Provisions (excluding Floating Provisions)</b>					
Opening balance of provisions held	75.02	120	261.01	0.00	381.01 456.03
Add : Fresh provisions made during the year	10.00	0.00	25.00	0.00	25.00 35.00
Less : Excess provision reversed/Write-off loans	0.00	25.00	0.00	0.00	25.00 25.00
Closing balance of provisions held	85.02	95	286.01	0.00	381.01 466.03
<b>Net NPAs</b>					
Opening Balance		0.00	0.00	0.00	0.00 --
Add: Fresh additions during the year					0.00 --
Less : Reductions during the year					0.00 --
Closing Balance		0.00	0.00	0.00	0.00 --
<b>Floating Provisions</b>					
Opening Balance					--



## राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

	Standard	Non-Performing			Total
	Total Standard Advances	Sub-standard	Doubtful	Loss	Total Non-Performing Advances
Add : Additional provisions made during the year					--
Less : Amount drawn down during the year					--
Closing balance of floating provisions					--
Technical write-offs and the recoveries made thereon					
Opening balance of Technical/Prudential written-off accounts.					
Add : Technical/ Prudential write offs during the year					--
Less : Recoveries made from previously technical/ prudential written-off accounts during the year					--
Closing balance					--

(\*) 25 Lakhs BDDR Provision in Sub-Standard is reversed & consider to Doubtful A/c as inter Group in BDDR A/c Itself.

Ratios (in percentage)	Current Year 2021-2022	Previous Year 2020-2021
Gross NPA to Gross Advances	1.55 %	1.64 %
Net NPA to Net Advances	0 %	0 %
Provision coverage ratio	116 %	124 %



b) Sector-wise Advances and Gross NPAs

(Amounts in ₹ Lakhs)

Sr. No.	Sector*	Current Year 2021-2022			Previous Year 2020-2021	
		Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector
i)	<b>Priority Sector</b>					
a)	Agriculture and allied activities	7231.37	136.83	0.65%	11666.37	87.41
b)	Advances to industries sector eligible as priority sector lending	0.00	0.00	0.00	0.00	0.00%
c)	Services	3073.30	0.00	0.00	1626.95	112.89
d)	Personal Loans/Other Loans	0.00	0.00	0.00	0.00	0.00
e)	Housing Loans	5187.76	46.99	0.22%	2570.75	27.84
f)	Education Loans	883.05	0.00	0.00	51.63	0.00
	<b>Subtotal (i)</b>	<b>16375.48</b>	<b>183.82</b>	<b>0.87%</b>	<b>15915.70</b>	<b>228.14</b>
ii)	<b>Non-priority Sector</b>					
a)	Agriculture and allied activities	0.00	0.00	0.00	134.89	0.00
b)	Industry	0.00	0.00	0.00	0.00	0.00
c)	Services	0.00	0.00	0.00	0.00	0.00
d)	Personal Loans	47.19	0.00	0.00	393.59	1.08
e)	Housing Loans	94.97	3.75	0.02%	794.49	11.24
f)	Education Loans	0.00	0.00	0.00	0.41	0.00
g)	Other Non-Priority Sector Loans	4670.26	140.85	0.66%	1507.35	66.39
	<b>Subtotal (ii)</b>	<b>4812.42</b>	<b>144.60</b>	<b>0.68%</b>	<b>2830.73</b>	<b>78.71</b>
	<b>Total (i+ii)</b>	<b>21187.90</b>	<b>328.42</b>	<b>1.55%</b>	<b>18746.43</b>	<b>306.85</b>



## राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

### c) Details of accounts subjected to restructuring

Note : The below accounts are restructured in accordance with Micro, Small and Medium Enterprises (MSME) Sector Restructuring of Advances as Implemented by the bank vide circular no. RBI/2020-21/17 DBR.No.BP.BC/4/21.04.048/2020-21 read along with circular No. RBI/2018-19/100 DBR.No. BP.BC.18/21.04.048/2018-19 dated January 1,2019

(Amount in ₹ Lakh)

		Agriculture and allied activities		Corporates (excluding MSME)		Micro, Small and Medium Enterprises (MSME)		Retail (excluding agriculture and MSME)		Total	
		Current Year 2021-22	Previous Year 2020-21	Current Year 2021-22	Previous Year 2020-21	Current Year 2021-22	Previous Year 2020-21	Current Year 2021-22	Previous Year 2020-21	Current Year 2021-22	Previous Year 2020-21
Standard	Number of Borrowers	-	-	-	-	57	-	-	-	57	-
	Gross Amount (Rs. In Lakhs)	-	-	-	-	1143.31	-	-	-	1143.31	-
Sub-standard	Provision held (Rs. In Lakhs)	-	-	-	-	114.86	-	-	-	114.86	-
	Number of Borrowers	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Doubtful	Gross Amount (Rs. In Lakhs)	-	-	-	-	-	-	-	-	-	-
	Provision held (Rs. In Lakhs)	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Total	Number of Borrowers	-	-	-	-	-	-	-	-	-	-
	Gross Amount (Rs. In Lakhs)	-	-	-	-	-	-	-	-	-	-
	Provision held (Rs. In Lakhs)	-	-	-	-	-	-	-	-	-	-
	Number of Borrowers	-	-	-	-	57	-	-	-	57	-
	Gross Amount (Rs. In Lakhs)	-	-	-	-	1143.31	-	-	-	1143.31	-
	Provision held (Rs. In Lakhs)	-	-	-	-	114.86	-	-	-	114.86	-

Note : The above data is as on 31/03/2022 considering closure of one Restructured A/c as on 31/03/2022.



**d) Disclosure of transfer of loan exposures**

Details of stressed loans transferred during the year (to be made separately for loans classified as NPA and SMA)

(all amounts in ₹ Lakhs)	To ARCs	To permitted transferees	To other transferees (Please Specify)
No. of accounts	–	–	–
Aggregate principal outstanding of loans transferred	–	–	–
Weighted average residual tenor of the loans transferred	–	–	–
Net book value of loans transferred (at the time of transfer)	–	–	–
Aggregate consideration	–	–	–
Additional consideration realized in respect of accounts transferred in earlier years	–	–	–

**Details of loans acquired during the year**

(all amounts in ₹ Lakhs)	From SCBs, RRBs, UCBs, StCBs, DCCBs, AIFIs, SFBs and NBFCs including Housing Finance Companies (HFCs)	From ARCs
Aggregate principal outstanding of loans acquired	–	–
Aggregate consideration paid	–	–
Weighted average residual tenor of loans acquired	–	–

**e) Fraud accounts**

Banks shall make disclose details on the number and amount of frauds as well as the provisioning thereon as per template given below.

	Current year 2021-2022	Previous year 2020-2021
Number of frauds reported	Nil	1
Amount involved in fraud (₹ In Lakhs)	--	67.22
Amount of provision made for such frauds (₹ In Lakhs)	--	33.60
Amount of Unamortized provision debited from other reserves' as at the end of the year (₹ In Lakhs)	--	--

Note : Bank Recoverd Rs.33.62 Lakhs and hence made 100% prov. For bal amount of Rs.33.60 Lakhs.



## राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

### f) Disclosure under Resolution Framework for COVID-19-related Stress

#### i) For the half year ended 31st March 2022

(Amount in ₹ Lakhs)

Type of borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan-Position as at 30-09-2022 (A)	Of (A) aggregate debt that slipped into NPA during the half- year	Of (A), amount written off during the half-year	Of (A) amount paid by the borrowers during the half- year	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan - Position as at 31-03-2022
Personal Loans	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Corporate persons*	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Of which MSMEs	1166.36	0.00	0.00	23.05	1143.31
Others	0.00	0.00	0.00	0.00	0.00
<b>Total</b>	<b>1166.36</b>	-	-	<b>23.05</b>	<b>1143.31</b>

#### ii) For the half year ended 30th September 2021

(Amount in ₹ Lakhs)

Type of borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan-Position as at 31-03-2021 (A)	Of (A) aggregate debt that slipped into NPA during the half- year	Of (A), amount written off during the half-year	Of (A) amount paid by the borrowers during the half- year	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan - Position as at 30-09-2021
Personal Loans	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Corporate persons*	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Of which MSMEs	0.00	0.00	0.00	0.00	1166.36
Others	0.00	0.00	0.00	0.00	0.00
<b>Total</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>1166.36</b>

### 5. Exposures

#### a) Exposure to real estate sector

(Amount in ₹ Lakhs)

Category	Current year 2021-22	Previous Year 2020-21
<b>i) Direct exposure</b>		
a) Residential Mortgages -  Lending fully secured by mortgages on residential property that is or will be occupied by the borrower or that is rented. Individual housing loans eligible for inclusion in priority sector advances shall be shown separately. Exposure would also include non-fund based (NFB) limits.	4020.75	3370.31



Category	Current year 2021-22	Previous Year 2020-21
b) Commercial Real Estate - Lending secured by mortgages on commercial real estate (office buildings, retail space, multipurpose commercial premises, multifamily residential buildings, multi tenanted commercial premises, industrial or warehouse space, hotels, land acquisition, development and construction, etc.). Exposure would also include non-fund based (NFB) limits;	0.00	0.00
c) Investments in Mortgage-Backed Securities (MBS) and other securitized exposures i. Residential	0.00	0.00
ii. Commercial Real Estate	0.00	0.00
<b>ii) Indirect Exposure</b> Fund based and non-fund-based exposures on National Housing Bank and Housing Finance Companies.	0.00	0.00
<b>Total Exposure to Real Estate Sector</b>	<b>4020.75</b>	<b>3370.31</b>

**b) Exposure to capital market- Nil (Previous year-Nil)**

**c) Risk category-wise country exposure**

No exposure to country risk in the current and previous Financial Years

**d) Unsecured advances**

Banks shall disclose the total amount of advances for which intangible securities such as charge over the rights, licenses, authority, etc. have been taken as also the estimated value of such intangible collateral as per the following format.

(Amount in ₹ Lakhs)

Particulars	Current Year F.Y. 2021-22	Previous Year F.Y. 2020-21
Total unsecured advances of the bank	213.90	221.53
Out of the above, amount of advances for which intangible securities such as charge over the rights, licenses, authority, etc. have been taken	0.00	0.00
Estimated value of such intangible securities	0.00	0.00

**6. Concentration of deposits, advances, exposures and NPAs**

**a) Concentration of deposits**

(Amount in ₹ Lakh)

Particulars	Current Year F.Y. 2021-22	Previous Year F.Y. 2020-21
Total deposits of the twenty largest depositors	11555.37	9198.13
Percentage of deposits of twenty largest depositors to total deposits of the bank	32.75%	29.81%



## राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

### b) Concentration of advances

(Amount in ₹ Lakhs)

Particulars	Current Year F.Y. 2021-22	Previous Year F.Y. 2020-21
Total advances (o/s) to the twenty largest borrowers	1580.42	1549.54
Percentage of advances to twenty largest borrowers to total advances of the bank	7.46%	8.27%

### c) Concentration of Exposures

(Amount in ₹ Lakhs)

Particulars	Current Year F.Y. 2021-22	Previous Year F.Y. 2020-21
Total exposures to the twenty largest borrowers	1186.71	1031.94
Percentage of exposures to twenty largest borrowers / customers to total exposure of the bank on borrowers / customers.	5.60%	5.50%

### d) Concentration of NPAs

(Amount in ₹ Lakhs)

Particulars	Current Year F.Y. 2021-22	Previous Year F.Y. 2020-21
Total Exposure to the top twenty NPA accounts	291.71	278.42
Percentage of exposures to the twenty largest NPA exposure to total Gross NPAs.	88.82%	90.73%

### 7. Derivatives

The bank does not have any transactions in derivatives in current and previous financial year.

### 8. Transfers to Depositor Education and Awareness Fund (DEA Fund)

(Amount in ₹ Lakhs)

Particulars	Current Year F.Y. 2021-22	Previous Year F.Y. 2020-21
i) Opening balance of amounts transferred to DEA Fund	9.32	9.32
ii) Add: Amounts transferred to DEA Fund during the year	0.12	0.00
iii) Less: Amounts reimbursed by DEA Fund towards claims	0.00	0.00
iv) Closing balance of amounts transferred to DEA Fund	9.44	9.32

### 9. Disclosure of complaints

a) Summary information on complaints received by the bank from customers and from the Offices of Ombudsman

Sr. No.	Particulars	Previous year	Current Year
	Complaints received by the bank from its customers	0	0
1.	Number of complaints pending at beginning of the year	0	0
2.	Number of complaints received during the year	0	2



Sr. No.	Particulars	Previous year	Current Year
3.	Number of complaints disposed during the year	0	2
3.1	Of which, number of complaints rejected by the bank	0	0
4.	Number of complaints pending at the end of the year	0	0
	Maintainable complaints received by the bank from Office of Ombudsman	NA	NA
5.	Number of maintainable complaints received by the bank from Office of Ombudsman	NA	NA
5.1.	Of 5, number of complaints resolved in favour of the bank by Office of Ombudsman	NA	NA
5.2	Of 5, number of complaints resolved through conciliation/mediation/advisories issued by Office of Ombudsman	NA	NA
5.3	Of 5, number of complaints resolved after passing of Awards by Office of Ombudsman against the bank	NA	NA
6.	Number of Awards unimplemented within the stipulated time (other than those appealed)	NA	NA

Note: Maintainable complaints refer to complaints on the grounds specifically mentioned in Integrated Ombudsman Scheme, 2021 (Previously Banking Ombudsman Scheme, 2006) and covered within the ambit of the Scheme.

**b) Top five grounds of complaints received by the bank from customers**

Grounds of complaints, (i.e. complaints relating to)	Number of complaints pending at the beginning of the year	Number of complaints received during the year	% increase/decrease in the no. of complaints received over the previous year	Number of complaints pending at the end of the year	Of 5, Number of complaints pending beyond 30 days
1	2	3	4	5	6
<b>Current Year</b>					
Ground - 1	0	0	--	0	0
Ground - 2	0	0	--	0	0
Ground - 3	0	0	--	0	0
Ground - 4	0	1	100%	0	0
Ground - 5	0	0	--	0	0
Others	0	1	100%	0	0
<b>Total</b>	<b>0</b>	<b>2</b>	<b>100%</b>	<b>0</b>	<b>0</b>



## राजापूर अर्बन को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नागिरी)

1	2	3	4	5	6
<b>Previous Year</b>					
Ground - 1	0	0	--	0	0
Ground - 2	0	0	--	0	0
Ground - 3	0	0	--	0	0
Ground - 4	0	0	--	0	0
Ground - 5	0	0	--	0	0
Others	0	0	--	0	0
<b>Total</b>	<b>0</b>	<b>0</b>	<b>--</b>	<b>0</b>	<b>0</b>

### 10. Disclosure of penalties imposed by the Reserve Bank of India

There are no Penalties imposed by the Reserve Bank of India under the provisions of the (i) Banking Regulation Act, 1949, (ii) Payment and Settlement Systems Act, 2007 and (iii) Government Securities Act, 2006 (for bouncing of SGL) during the year ended on 31.03.2022

### 11. Disclosures on remuneration :

Disclosures on remuneration of Chief Executive Officer

NAME : Shekharkumar Uttam Ahire

DESIGNATION : Chief Executive Officer

(Amount in ₹ Lakhs)

Particulars	Current Year
Gross Salary	11.91

### 12. Other Disclosures

#### a) Business ratios

No.	Particular	Current Year 2021-22	Previous Year 2020-21
i)	Interest Income as a percentage to Working Funds	8.05%	8.08%
ii)	Non-interest income as a percentage to Working Funds	0.43%	1.06%
iii)	Cost of Deposits	6.64%	6.84%
iv)	Net Interest Margin	5.24%	5.55%
v)	Operating Profit as a percentage to Working Funds	0.53%	1.28%
vi)	Return on Assets	0.42%	0.73%
vii)	Business (deposits plus advances) per employee (Amount in ₹ Lakh)	910.75	1,102.29
viii)	Profit per employee (Amount in ₹ Lakh)	2.67	5.56



b) Provisions and contingencies

(Amount in ₹ Lakhs)

No.	Provision debited to Profit and Loss Account	Current Year 2021-22	Previous Year 2020-21
i)	Provisions for NPI	—	—
ii)	Provision towards NPA	0.00	25.00
iii)	Provision made towards Income tax	38.34	187.12
iv)	Other Provisions and Contingencies (with details)	—	—
<b>Other Provisions</b>			
	Provision for Standard Assets ( Dr. to P & L )	10.00	15.50
	Provision for Staff Welfare Fund Reserve ( Appropriation of N.P.)	1.00	1.03
	Provision for Election Expenses Reserve ( Appropriation of N.P )	2.00	12.00
	Provision for Member Welfare Fund Reserve ( Appropriation of N.P)	0.00	0.00
	Provision for Dividend Equilization Fund ( Appropriation of N.P )	3.31	5.00
	Provision For Unforeseen Event ( Appropriation of N.P )	0.00	0.00
	"PROVISION FOR TECHNOLOGY "DEVELOPMENT ( Appropriation of N.P)"	0.00	0.0
	"Provision for Covid -19 Regu Package (E) ( Dr. to P & L )"	0.00	65.50
	Cyber Attack Provision ( Dr. to P & L )	0.00	33.60
	Covid 19 Resolution Framework 2 ( Dr. to P & L )	114.86	0.00
<b>Contingencies</b>			
	Bank Guarantee	0.00	0.00
	Deposit Education Awareness Fund	9.44	9.32

c) Payment of DICGC Insurance Premium

(Amount in ₹ Lakhs)

No.	Particular	Current Year 2021-22	Previous Year 2020-21
i)	Payment of DICGC Insurance Premium ( * )	42.10	34.04
ii)	Arrears in payment of DICGC premium	-	-

( \* ) As Dr. to P & L

d) Disclosure of facilities granted to directors and their relatives

(Amount in ₹ Lakhs)

No.	Particular	Current Year 2021-22	Previous Year 2020-21
1	Fund Based :		
	Outstanding at the end of the year ( * )	5.56	55.58
2	Non-Fund Based (Guarantees, L/Cs, etc)	-	-

( \* ) These are Loan Against Deposit only Which are allowed by RBI



Small Steps To  
Bright Future

# राजापूर अर्बन

## को-ऑप.बँक लि., राजापूर (रत्नगिरी)



बँकेच्या १०० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला  
संबोधताना अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ सदस्य,  
मुख्य कार्यकारी अधिकारी व ओ.एस.डी.आणि सभेला  
VC/OAVM द्वारे सहभागी झालेले सभासद व मान्यवर



महाराष्ट्रातील सहकारी व व्यापारी क्षेत्रात कार्यरत  
असणाऱ्या आविज पब्लिकेशन, कोल्हापूर  
आणि गॅलक्सी इन्मा या सहकारी बँक संदर्भ ग्रंथ  
संस्थेकडून 'टेक्नॉलॉजी अंवॉर्ड' स्विकारताना  
बँकेचे अध्यक्ष, संचालक, मुख्य कार्यकारी  
अधिकारी व अधिकारी

बोर्ड ऑफ मैनेजमेंट समिती गठीत झालेनंतर  
प्रथम सभेत मार्गदर्शन करताना बँकेचे अध्यक्ष,  
मुख्य कार्यकारी अधिकारी व समिती सदस्य



बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट समितीच्या  
अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल  
अॅड.श्री.शशिकांत सुतार  
यांचा सत्कार करताना संचालक मंडळ



सिंधुर्दग लाईव्ह व दैनिक कोकणसाद  
परिवारच्यावतीने बँकींग क्षेत्रातील देण्यात येणारा  
२०२२ चा 'स्मार्ट लिड' पुरस्कार बँकेचे  
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.शेखरकुमार अहिरे  
यांना देताना संत गावडेकाका महाराज,  
माजी खासदार डॉ.निलेश राणे व आदि मान्यवर

बँकेच्या सा.नाटे शाखेने शुन्य टक्के थकबाब्की करण्यात  
यश मिळविल्याबद्दल शाखाधिकारी व  
सर्व सहकारी कर्मचारी यांचे अभिनंदन करताना  
बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी



जा.क्र.



प्रेषक :

राजापूर अर्बन को-ऑप. बँक  
लि., राजापूर (रत्नागिरी)  
मुख्य कार्यालय : दि रॉयल प्लाझा, पहिला मजला,  
एस.टी. डेपो समोर, राजापूर, मुंगे.राजापूर,  
जि.रत्नागिरी : ४१६ ७०२.

प्रकाशक :

श्री.जयंत हणमंत अभ्यंकर, अध्यक्ष

बुक-पोस्ट

प्रति,  
श्री./श्रीमती